

महाराष्ट्र विधानपरिषद

पहिले अधिवेशन, २०१५

तारांकित प्रश्नोत्तरांची यादी

शुक्रवार, दिनांक १३ मार्च, २०१५ / फाल्गुन २२, १९३६ (शके)

- | | | |
|--|---|---------------------|
| (१) सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री | } | यांचे प्रभारी विभाग |
| (२) आदिवासी विकास मंत्री | | |
| (३) उद्योग मंत्री | | |
| (४) सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री | | |
| (५) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री | | |

प्रश्नांची एकूण संख्या - ९१

३ लक्ष रक्कमेच्या पुढील कामासाठी ई-टेंडरींग बंधनकारक केल्यामुळे मंजूर
सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यावर झालेला अन्याय

(१) * ३९३७ श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.संदिप बाजोरिया, डॉ.सुधीर तांबे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.धनंजय मुंडे, श्री.अनिल भोसले, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.आनंदराव पाटील, श्री.रामहरी रुपनवर, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, श्री.किरण पावसकर, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या उपलब्ध होणा-या रुपये १५ लक्ष पर्यंतच्या एकूण कामांपैकी ३३ टक्के कामे स्पर्धेशिवाय शासन नियुक्त काम वाटप समिती मार्फत मंजूर संस्थाना देण्यासंदर्भात दिनांक १६ /११/२००६ च्या शासन निर्णयाद्वारे स्पष्टपणे आदेश दिले गेलेले आहेत. दिनांक २६ /११/२००४ च्या शासन निर्णयामुळे ३ लक्षच्या पुढील शासकीय साधन साहित्य खरेदीच्या कामासाठी ई टेंडरींग बंधनकारक केले गेलेले आहे. त्यामुळे मजूर संस्थाना विनानिविदा ३३ टक्के काम मिळण्याच्या हक्कावर गदा आलेली आहे असे जानेवारी २०१५ दरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासन याबाबत स्पष्ट निर्देश निर्गमित करणार आहे काय,

(३) असल्यास, त्याचा तपशील काय आहे,

(४) नसल्यास, त्यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

शासनाने सामान्य प्रशासन विभागांतर्गत दि.२६/११/२०१४ रोजी शासन निर्णयाव्दारे या संदर्भात सूचना निर्गमित केल्या आहेत.

(२), (३) व (४) शासनामार्फत सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गतच्या कामांसाठी मजूर सहकारी संस्था व सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या कामांसाठी सदर कामे संबंधित गटातील पात्र सदस्यांमध्ये स्पर्धात्मक निविदा बोलावून देण्याबाबत कार्यवाही करण्याची बाब नियोजित असून तत्संबंधी सविस्तर सूचना निर्गमित करण्याची कार्यवाही प्रगतीत आहे.

राज्यातील आदिवासी विद्यार्थी राजीव गांधी विमा योजनेपासून वंचित असल्याबाबत

(२) * ३६८६ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, डॉ.सुधीर तांबे, श्री.सतिश चव्हाण, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.अमरसिंह पंडित, श्री.संदिप बाजोरिया : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सर्व आदिवासी विद्यार्थी सरकारी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना राजीव गांधी विमा योजनेअंतर्गत सरकारतर्फे विमा काढण्याचा निर्णय ११ नोव्हेंबर, २०११ रोजी शासननिर्णय व्दारे घेण्यात आला होता, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील आदिवासी विद्यार्थी सदर विमा योजनेपासून वंचित असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर विद्यार्थ्यांचा विमा न काढण्याची कारणे काय आहेत,

(४) असल्यास, प्रश्न भाग-२ बाबत चौकशी करण्यात आली काय,

(५) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार आदिवासी विद्यार्थ्यांना राजीव गांधी विमा योजनेचा फायदा देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(६) अद्याप उक्त प्रश्नाबाबत कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सावरा : (१) होय, हे खरे आहे.

(२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्र. पीआरई-२०११/प्र.क्र/२४९/प्रशि-१, दिनांक ११ जुलै, २०११ अन्वये राजीव गांधी विद्यार्थी सुरक्षा योजना (अपघात विमा योजना) बंद करण्यात आलेली असून राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदर नवीन योजनाही शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येत असून या योजनेत विमा काढण्याची बाब अंतर्भूत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या विद्यमान टप्प्यातून नाशिकला वगळण्यात आल्याबाबत

(३) * ३४८३ श्री.जयवंतराव जाधव, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिकामध्ये मुबलक पाणी उपलब्ध नसल्याने दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरच्या विद्यमान टप्प्यातून नाशिकला वगळण्यात आल्याची खळबळजनक माहिती दिनांक १६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर डीएमआयसी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या उद्योगांकरिता नाशिकमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याचा जलसंपदा विभागाने अहवाल दिल्यानंतर मराठवाड्यातील शेंद्रा आणि बिडकीन यांची निवड डीएमआयसीच्या विद्यमान टप्प्यात केल्याचे निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, नाशिक जिल्ह्यात २३ लहानमोठी धरणे असल्याने त्यातून नाशिकसह अंशतः मुंबई मराठवाड्यालाही पाणीपूरवठा होतो, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, डीएमआयसीच्या विद्यमान टप्प्यामध्ये नाशिकचा समावेश करण्यासाठी शासनामार्फत कोणती तातडीची उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. सुभाष देसाई : (१) दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या प्रकल्पात इगतपुरी-नाशिक, सिन्नर या औद्योगिक क्षेत्राचा समावेश करण्यात आला होता. परंतु, सदर प्रकल्पासाठी पाणी व इतर अडचणी येत असल्यामुळे सदर प्रकल्पासंबंधीची कार्यवाही तूर्त स्थगित ठेवण्यात आलेली आहे.

(२) हे खरे नाही. तथापि, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात शेंद्रा बिडकीन या औद्योगिक क्षेत्राचा पूर्वीच समावेश करण्यात आला होता.

(३) नाशिक जिल्ह्यातील धरणातून नाशिकसह मराठवाड्याला पाणी पुरवठा करण्यात येतो.

(४) दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या प्रकल्पात इगतपुरी-नाशिक, सिन्नर या औद्योगिक क्षेत्राचा समावेश करण्यात आलेला आहे. तथापि, तांत्रिक अडचणीमुळे सदर प्रकल्प तूर्त स्थगित ठेवण्यात आला आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर सदर प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

सांगली येथील खरेदीदार व्यापाऱ्याकडील हमाली दरवाढीवरून

हमाल पंचायतीने केलेले काम बंद आंदोलन

(४) * ३५५६ श्री.हेमंत टकले, श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.नरेंद्र पाटील, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.खवाजा बेग, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.विक्रम काळे, श्री.प्रकाश गजभिये, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.अमरसिंह पंडित, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.अनिल भोसले : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सांगली येथील खरेदीदार व्यापाऱ्याकडील हमाली दरवाढीवरून हमाल पंचायतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले असून त्यात मार्केटयार्डमध्ये ८ कोटीची उलाढाल थांबली आहे हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, याबाबत शासनमार्फत चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सांगलीतील मार्केटयार्ड सुरु करणेबाबत शासनाने कोणती उपायायोजना केली वा करण्यात येत आहे,
 (४) अद्याप, कोणतीच उपाययोजना केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय. हमाल पंचायतीने कामबंद आंदोलन सुरु केल्यामुळे ६ दिवस मार्केटयार्डमधील व्यवहारावर परिणाम झाला होता.

- (२) व (३) होय. संबंधित घटकांची बैठक बोलावून हमाल दरवाडीचा निर्णय घेण्यात आला असून सध्या व्यवहार सुरळीत सुरु आहे.
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील गिरणा (दाभाडी, ता.मालेगांव, जि.नाशिक) व अन्य सहकारी साखर कारखान्यांच्या खरेदी व विक्रीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत

(५) * २८३९ डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ४९१३५ ला दिनांक ३ जून, २०१४ रोजी दिलेल्या उत्तरासंदर्भात: सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) दाभाडी, ता.मालेगांव (जि.नाशिक) येथील गिरणा सहकारी साखर कारखाना व राज्यातील अन्य साखर कारखान्यांची मालमत्ता प्रचलित व प्रत्यक्ष बाजारमुल्यापेक्षा किती तरी कमी पटीतील दरात विक्री करण्यात आली असल्याची तक्रार सामाजिक नेते व कार्यकर्त्यांकडून वारंवार करण्यात येत असून या व्यवहाराची शासनाने चौकशी करावी, अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, शेतकरी सभासद, कामगारांचे हित विचारात घेता, याबाबत चौकशी करण्याची आवश्यकता शासनाच्या निदर्शनास आली आहे काय,
 (३) असल्यास, यानुषंगाने चौकशी करणेसंदर्भात शासनाचे धोरण काय आहेत व सदरील चौकशी केव्हापर्यंत करण्यात येईल ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

- (२) व (३) दाभाडी, ता.मालेगांव (जि.नाशिक) येथील गिरणा सहकारी साखर कारखान्याची विक्री डि.आर.टी.कोर्ट, मुंबई यांनी केली आहे.
 सहकारी साखर कारखान्यांकडील थकीत कर्ज वसुलीसाठी सदर कारखान्यांच्या मालमत्तेची विक्री वित्तीय संस्थांकडून सिन्क्युरिटायझेशन अॅक्ट २००२ अंतर्गत करण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत

(६) * २९०७ श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) जालना, देऊळगांव राजा, बेराळा, बेराळा फाटा, चिखली, अमडापूर, खामगांव या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम दिनांक १९ मे, २०१० रोजी सुरु होऊन दिनांक ३१ मार्च, २०११ पर्यंत पूर्ण होण्याचे शासकीय उद्दीष्ट असतानाही दोन्ही कामांचा नियोजित कालावधी उलटल्यानंतरही अद्यापि कामे अर्धवट अवस्थेत असल्याचे नुकतेच माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त कामांकरिता आतापर्यंत चार कंत्राटदार बदलण्यात आले असून कंत्राटदारांनी काम पूर्ण न करताच त्यांना आगाऊ रक्कम देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, या महामार्गावरील वाहतूकीमध्ये प्रचंड वाढ होत असतानाही रस्त्यांचे काम अर्धवट अवस्थेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात वाढत आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, सदर महामार्गाच्या कामाची पाहणी करण्यात आली आहे काय त्यात काय आढळून आले,
- (५) तदनुसार यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

खाजगीकरणांतर्गत चौपदरीकरणाचे खालील दोन प्रकल्प मंजूर आहेत.

भाग-१-जालना देऊळराजा बेराळा फाटा रामा-१७६ चे चौपदरीकरण करणे (देऊळराजा शहरासाठी वळणमार्गसह)

भाग-२ बेराळा फाटा ते चिखली अमडापूर खामगांव रा.म.६ पर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करणे.

सदरील भाग-१ चे काम दिनांक ३१.३.२००९ ला सुरु होवून दिनांक ३०.३.२०११ ला पूर्ण होणे अपेक्षित होते. भाग-२ चे काम दिनांक १९.५.२०१० ला सुरु होवून दिनांक १८.५.२०१२ ला पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु मूळ उद्योजकाने काम पूर्ण न केल्यामुळे करारनाम्याच्या अटी व शर्तीनुसार तसेच अग्रणी बँकेच्या शिफारशीनुसार दिनांक १.२.२०१३ रोजी पर्यायी उद्योजकाची नेमणुक करण्यात आली व त्याने सुद्धा काम सुरु न केल्याने दिनांक २१.१.२०१४ ला पर्यायी उद्योजकाचे Toll Rights निलंबित करण्यात आले.

(२) उपरोक्त भाग-१ साठी केटी टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. इंदोर हे मूळ उद्योजक व विद्यवासीनी टोल इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि., मुंबई हे पर्यायी उद्योजक आहेत.

भाग-२ साठी केटी बिल्डकॉन प्रा.लि., इंदोर हे मूळ उद्योजक व विद्यवासीनी बिल्डकॉन प्रा.लि., मुंबई हे पर्यायी उद्योजक आहेत.

दोन्ही प्रकल्प बांधा वापरा व हस्तांतरण यावर आधारित असल्याने त्यांना देयक प्रदान करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. मंजूर शासन सहभागापैकी काही सहभाग वितरीत करण्यात आलेला आहे.

(३) अंशतः खरे आहे.

पोलीस विभागाकडून प्राप्त अहवालानुसार बहुतांशी अपघात हे वाहन चालकाच्या निष्काळजीपणाने झाल्याचे दिसून येते.

(४) सदरील कामाची पहाणी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, अमरावती यांनी केली असून त्यानुसार सर्वसाधारणपणे बहुतांशी रस्त्याच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होवून सद्यस्थितीत रस्त वाहतुकी योग्य आहे.

(५) उद्योजक मे.केटी टोल इन्फ्राकस्ट्रक्चर व मे.केटी बिल्डकॉन प्रा.लि. या कंपनी व संचालक श्री.केदारमल जखेटिया व श्री.कैलासचंद्र जखेटिया यांना महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही शासकीय व निमशासकीय विभागातील निविदा घेण्यास बंदी घालण्यात आली असून शासन पत्र क्र.खाक्षेस-२००७/प्र.क्र.१२९/रस्ते-९, दि.१९.१२.२०१३ अन्वये उद्योजकाचे नांव काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आहे.

**राज्यातील सुमारे १० लाख ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या
 वेतनवाढीचा नविन करार करण्याबाबत**

(७) * २६७२ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण :

सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील सुमारे १० लाख ऊसतोडणी व वाहतूक कामगारांच्या वेतनवाढीचा नविन करार १५ दिवसांत करण्याचे आश्वासन दि.२० नोव्हेंबर, २०१४ रोजी घेतलेल्या बैठकीत मा. सहकार मंत्री यांनी दिले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या वेतन कराराबाबत पुढील कार्यवाही झाली आहे काय,

(३) नसल्यास, दर ३ वर्षांनी करण्यात येणा-या त्रिपक्षीय कराराची मुदत २०१३-१४ च्या गळीत हंगामात संपल्याने कर्मचारी संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, नविन वेतनवाढीचा करार करण्याबाबत शासनाची भूमिका काय ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) वेतन कराराबाबत महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघ लि., मुंबई यांचे स्तरावर कार्यवाही चालू आहे.

(३) नाही. सदरची बाब ही साखर संघ, ऊस तोडणी मजूर व वाहतूक संघटना यांचे दरम्यानची आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आदिवासी कुटुंबांना वितरीत
 न केलेल्या गॅस संचांची चौकशी करण्याबाबत**

(८) * ३८८७ श्री.जयंत पाटील, श्री.अनिल भोसले, डॉ.नीलम गोन्हे, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, श्रीमती शोभाताई फडणवीस, श्री.शरद रणपिसे, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश गजभिये, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.किरण पावसकर, श्री.रामराव वडकुते, श्री.संदिप बाजोरिया, श्री.राहुल नावेंकर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आदिवासी कुटुंबासाठी कोटयावधी रूपये खर्च करण्यात येवून खरेदी करण्यात आलेल्या तब्बल २६ हजार गॅस शेगड्या शासकीय गोदामांत पडून असल्याचा धक्कादायक प्रकार माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आला, हे खरे आहे काय,
- (२) राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आदिवासी कुटुंबांना मोफत गॅस संच पुरविण्याचा निर्णय सन २००६-२००७ मध्ये आदिवासी विभागाने घेतला होता, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी लाभार्थींची संख्या निश्चित करण्यापूर्वीच १ लाख २३ हजार ९११ गॅस शेगड्या खरेदी केल्या, हे खरे आहे काय,
- (४) असल्यास, या योजने अंतर्गत वाटप झालेल्या गॅस संचांपैकी काही संच बेकायदेशीररित्या शहरी भागात पुरविण्यात आल्याची निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार या प्रकरणात दोषी आढळून येणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत तसेच आदिवासी कुटुंबियांना गॅस शेगड्यांचे त्वरीत वाटप होण्यासाठी शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (६) अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय,

राज्यातील दारिद्र्य रेषेखालील आदिवासी कुटुंबांना गॅस युनिट पुरवठा करणेचा शासनाने निर्णय घेतला त्यानुसार गॅस युनिट पुरवठा करणेत आला. तथापी महाराष्ट्रातील विविध गोदामात २५५२७ गॅस शेगड्या शिल्लक आहे.

(२) होय.

(३) महामंडळाने १,२३,९९१ लक्ष गॅस शेगड्या खरेदी केल्या त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या ३६०९८ एवढी होती. तथापी पुढील यादी उपलब्ध होवून ती संख्या स१२३९९१ होईल या अपेक्षेने सदर खरेदी करण्यात आली.

(४) नाही.

(५) या योजनेअंतर्गत वाटप झालेल्या गॅस संचांपैकी काही संच बेकायदेशीररित्या शहरीभागात पुरविण्यात आल्याचे निदर्शनास आलेले नाही.

तथापी आदिवासी कुटुंबियांना उर्वरित गॅस शेगड्यांचे वाटप त्वरीत व्हावे म्हणुन या विषयावर महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक व विजतंत्री यांची विशेष सभा दिनांक २८/०१/२०१५ रोजी बोलविण्यात येवून वाटप तत्काळ व्हावे म्हणुन सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच गॅस डिलर यांचेवर जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे नियंत्रण असल्यामुळे संबंधीत जिल्हाधिकारी-जिल्हाधिकारी नाशिक यांना दिनांक ०१/०१/२०१५ रोजी, जिल्हाधिकारी - चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती यांना दिनांक ०५/०१/२०१५ रोजी, जिल्हाधिकारी - रायगड, ठाणे अहमदनगर व पुणे यांना दिनांक १७/०१/२०१५ रोजी, जिल्हाधिकारी-यवतमाळ, नांदेड अकोला, बीड, औरंगाबाद, जळगांव, धुळे व नंदुरबार यांना दिनांक २७/०१/२०१५ रोजी, जिल्हाधिकारी वर्धा यांना दिनांक ०६/०२/२०१५ रोजी, पत्र देवून गॅस डिलर्स कडून आदिवासी लाभार्थ्यांना त्वरीत जोडणी देण्याबाबतत विनंती करण्यात आली आहे. संबंधीत डिलर्स कडून गॅस कनेक्शन त्वरीत द्यावे म्हणुन महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक स्तरावरून पत्र देवून पाठपुरावा करण्यात आला आहे व येत आहे. त्यामुळे चौकशी करण्याचा प्रश्न उद्भवलेला नाही.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतन व जुन्या महाविद्यालयामधील
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती देण्याबाबत

(९) * ३५२३ अॅड.निरंजन डावखरे, श्री.विजय गिरकर, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त, श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे, श्री.आनंद ठाकूर, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.हेमंत टकले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.राहुल नार्वेकर, श्री.प्रकाश बिनसाळे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शैक्षणिक वर्ष २०१३-२०१४ मध्ये नव्याने सुरु झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रनिकेतने व जुन्या महाविद्यालयांमधील नवीन तुकड्या यात प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करण्याबाबत मा.उच्च न्यायालयाने माहे सप्टेंबर, २०१४ मध्ये आदेश दिले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) त्याचप्रमाणे केंद्र सरकारकडून राज्य शासनाला दरवर्षी साधारणपणे ४३१ कोटी रुपये इतकी रक्कम मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शुल्क प्रतिपूर्तीपोटी प्राप्त होते, हेही खरे आहे काय,
- (३) असल्यास, असे असतानाही संबंधित लाभार्थी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गेल्या ४ महिन्यांपासून शुल्क प्रतिपूर्ती रक्कम देण्यात आली नसल्याचे दिनांक १२ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, त्याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय व आली असल्यास, केव्हा,
- (५) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

- (२) शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती ही योजना राज्य शासनाची असून सदर योजनेतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनास निधी प्राप्त होत नाही.
- (३) व (४) मा. उच्च न्यायालयाने दिनांक १९/१२/२०१४ व दिनांक १५/०९/२०१४ रोजी दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही उच्च व तंत्र शिक्षण विभागांमार्फत सुरु आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अनुदानित आश्रमशाळांमध्ये कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी शाळा
संहितेचे सुधारीत प्रारूप पुर्नविलोकन करण्याबाबत

(१०) * ३७५१ श्री.विक्रम काळे, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश गजभिये, श्री.सतिश चव्हाण, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अनिल भोसले, श्री.खवाजा बेग, श्री.अमरसिंह पंडित, डॉ.सुधीर तांबे, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या अनुदानित आश्रमशाळांमध्ये कार्यरत शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी शाळा संहितेचे सुधारीत प्रारूप पुर्नविलोकन करण्याकरीता नियुक्ती केलेल्या समितीचा अहवाल शासनास प्राप्त झाला आहे काय,

- (२) असल्यास, समितीच्या अहवालानुसार शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे,
 (३) उपरोक्त प्रकरणी अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) होय, सद्यस्थितीमध्ये खाजगी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणा-या आश्रमशाळा संहितेचे काम पूर्ण करून मसुदा अंतिम करण्यात येत आहे.
 (३) प्रश्न उद्भवत नाही.

खामगांव (जि.बुलढाणा) येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या वाढीव जागेच्या प्रस्तावाला मंजूरी मिळणेबाबत

(११) * ४०४४ श्री.पांडुरंग फुंडकर : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) खामगांव (जि.बुलढाणा) येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एम.आय.डी.सी.) च्या वाढीव जागेच्या प्रस्तावाला मंजूरी मिळणेबाबतचा जागेचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला, हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, उक्त प्रस्तावाची सद्यःस्थिती काय आहे,
 (३) सदर प्रस्तावाला शासन तात्काळ मंजूरी देऊन वाढीव जागा अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया सुरु करणार आहे काय,
 (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) होय, हे खरे आहे.

- (२) व (३) अतिरिक्त खामगांव औद्योगिक क्षेत्रासाठी मौजे सुटाळा, ता.खामगांव, जि.बुलढाणा येथील २५४.४६ हे. आर क्षेत्र अधिसूचित करण्यासंबंधीच्या प्रस्तावास शासनाने मंजूरी दिली आहे. तथापि, केंद्र शासनाचा नविन भूसंपादन कायदा, २०१३ नुसार भूसंपादन करण्यास तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे सदर कायद्यातून सूट देण्यासंबंधी केंद्र शासनास विनंती करण्यात आलेली आहे.
 (४) प्रश्न उद्भवत नाही.

मुंबईत सार्वजनिक बांधकाम विभागातील "मनी मेकर रॅकेट" ने सरकारी इमारतींची बोगस कामे करून कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्याबाबत

(१२) * ३७८७ श्री.विजय गिरकर, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.धनंजय मुंडे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.माणिकराव ठाकरे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या युतीतून सक्रिय झालेल्या मनी मेकर रॅकेटने शेकडो इमारती पोखरून काढल्या असून मंत्रालय, आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले, रूग्णालये, अधिकाऱ्यांची निवासस्थाने, बीडीडी चाळ, वांद्रे येथील कर्मचारी वसाहत, सरकारी महाविद्यालये आणि वसतिगृहे, पोलिस ठाणी, न्यायालये अशा सर्वच सरकारी इमारतींमध्ये बोगस काम करून मनी मेकर रॅकेटने कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी केल्याचे माहे ११ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास उघडकीस आले, हे खरे आहे काय,

(२) त्याचप्रमाणे जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांत मंत्रालयाच्या विस्तारीत इमारतीमध्ये पावणेचार कोटी रुपयांचा गैरप्रकार करण्यात आल्याचेही आढळून आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, उक्त प्रकरणाची शासनाने कसून चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत आढळून येणाऱ्या मनी मेकर रॅकेटमधील संबंधित अधिकारी, कंत्राटदारांवर शासनाने कोणती कारवाई केली आहे वा करणार आहे,

(५) अद्याप, कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्यास त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही. तथापि, अशा आशयाचे वृत्त दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये दि.१२.१.२०१५ रोजी प्रसिद्ध झालेले आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, नवी मुंबई यांचेमार्फत चौकशी प्रगतीत आहे.

(५) दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, नवी मुंबई यांच्याकडून चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.

पुणे येथील "हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स" कंपनीला सहाय्य करण्याबाबत

(१३) * ३३०० श्री.अनंत गाडगीळ, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील एकेकाळची सुप्रसिद्ध औषधे बनविणारी "हिंदुस्थान अॅन्टिबायोटिक्स" ही कंपनी गेली काही वर्षे बंद पडली होती. परदेशी कंपन्यांची भारतीय बाजारपेठेतील मक्तेदारी मोडून काढण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने या कंपनीस सर्वतोपरी सहाय्य करणे आवश्यक असल्याचे, माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासन धोरणात्मक निर्णय घेणार आहे काय,

(३) असल्यास, त्याचा तपशील काय आहे,

(४) नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) हे खरे नाही.

शासनाकडे प्रस्ताव प्राप्त झालेला नाही.

(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील आदिवासी वसतीगृहांचा दर्जा सुधारण्याबाबत

(१४) * २६७६ श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री

पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर विभागातील आदिवासी विभागांतर्गत चालणाऱ्या शासकीय वसतीगृहात विद्यार्थ्यांसाठी राहण्यासाठी पुरेशी जागा नसणे, शुद्ध पाण्याची व्यवस्था नसणे, स्वच्छ स्नानगृह नसणे, खिडक्या दारे तुटलेली असणे, आवश्यक कर्मचारी नसणे, स्वयंपाकखोलीत अस्वच्छता, निकृष्ट दर्जाचे जेवण इत्यादी प्रकारच्या गैरसोयी असून या प्रकरणी शासनाने नियमित तपासणी केली नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, नागपूर विभागात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी किती शासकीय वसतीगृह कार्यरत आहेत,

(३) या वसतीगृहांची तपासणी यापूर्वी केव्हा करण्यात आली व किती वसतीगृहांमध्ये गैरसोयी असल्याचे तपासणी अहवालात नमूद केलेले आहे,

(४) नसल्यास, शासन या प्रकरणी उपाय योजना करणार आहे काय ?

श्री. विष्णु सवरा : (१) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्या अंतर्गत शासकीय वसतीगृहांमध्ये काही सोयी सुविधांचा अभाव असल्याची बाब माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये निदर्शनास आली आहे. परंतु वसतीगृहांची नियमित तपासणी केली जात नाही, ही बाब खरी नाही.

(२) नागपूर विभागात मुलांसाठी ६५ व मुलींसाठी ५२ अशी एकूण ११७ शासकीय वसतीगृहे कार्यान्वित आहेत.

(३) व (४) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांनी दिनांक २९.९.२०१४ चे पत्रान्वये दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने प्रकल्प अधिकारी यांचे स्तरावर माहे ऑक्टोबर, २०१४ मध्ये वसतीगृहांना भेटी देऊन तपासणी केलेली आहे. सदर तपासणीमध्ये ११७ वसतीगृहांपैकी ३३ वसतीगृहांमध्ये टि.व्ही., संगणक, जनरेटर, पंखे व वॉटर फिल्टर नादुरुस्त असणे तसेच क्रीडा साहित्य व स्पर्धा परिक्षा पुस्तके पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसणे अशा बाबी निदर्शनास आलेल्या आहेत. याबाबींची पूर्तता करण्याच्या सूचना गृहपाल यांना देण्यात आलेल्या आहेत.

देशातील आठ राज्यांच्या नक्षलग्रस्त भागांचा कायापालट करण्यासाठी केंद्र शासनाने

रस्ते विकास कृती आराखडा तयार केल्याबाबत

(१५) * २८४१ डॉ.नीलम गोन्हे, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) देशातील आठ राज्यांच्या नक्षलग्रस्त भागांचा कायापालट करण्यासाठी केंद्र शासनाने रस्ते विकास कृती आराखडा (अॅक्शन प्लॅन) तयार केला आहे त्यामध्ये राज्यातील नक्षलग्रस्त गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्याकरिता किती रुपयांचा तरतूद केली आहे काय,

(२) असल्यास, या तरतूदीचा विनियोग राज्य शासन कशा प्रकारे करणार आहे त्यांचा आराखडा तयार करण्यात आला आहे,

(३) असल्यास, सदरची कामे किती कालावधीत पूर्ण करण्याचे शासनास अपेक्षित आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) व (२) होय,

नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यासाठी रस्ते विकासाच्या कृती आराखड्यातील आर.आर.पी. टप्पा. २ अंतर्गत २३५१.९५ कि.मी. लांबीची रस्ते सुधारणा, मोठे व लहान मुलांच्या बांधकामासाठी रु.३९४२.०० कोटी इतक्या रकमेचा प्रस्ताव जुलै, २०१४ मध्ये केंद्र शासन सादर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत गोंदिया जिल्ह्यातील कामे अंतर्भूत नाहीत. या प्रस्तावास केंद्र शासनाची अद्याप मान्यता प्राप्त झालेली नाही.केंद्र शासनाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर ही कामे हाती घेण्यात येतील.

(३) केंद्र शासनाची मंजूरी प्राप्त झाल्यानंतर उपलब्ध तरतूदीतून सदरची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

जात पडताळणीचा निर्णय देण्यासाठी होणारा विलंब टाळण्याबाबत

(१६) * ३२४७ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकीय कर्मचारी, अनुदानित संस्थामधील कर्मचारी व विद्यार्थ्यांनी जात पडताळणी समितीकडे अर्ज केल्यानंतर ६ महिन्यांच्या आत जात पडताळणी समितीने निर्णय देणे बंधनकारक असल्याचे आदेश मा.मुंबई उच्च न्यायालयाने अनेक प्रकरणांमध्ये दिले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, जात पडताळणीचा निर्णय देण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी जिल्हा स्तरावर जात पडताळणी समिती गठीत करण्यात यावी असे आदेश मा.मुंबई उच्च न्यायालयाने माहे जानेवारी, २०१५ मध्ये दिले आहेत, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

(२) मा.उच्च न्यायालयाने तज्ञ समिती नियुक्त करणेबाबत, सध्या अस्तित्वात असलेल्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे बळकटीकरण करणे, समित्यांच्या संख्या निश्चित करणे, सदर समित्यांसाठी आवश्यक सोयी-सुविधा, साधनसामग्री इ.देणेबाबत दि. ४/२/२०१५ रोजी निर्देश दिलेले आहेत.

(३) महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम २०१२ विहित करण्यात आले असून या नियमानुसार जातप्रमाणपत्र देणे व त्याच्या जातपडताळणीचे कामकाज चालते. सदर नियमांमध्ये जातवैधतेबाबत पडताळणी समितीने ३ महिन्यांच्या कालावधीत निर्णय देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सद्यःस्थितीमध्ये राज्यात १५ विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत आहेत या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचा कामाचा व्याप विचारात घेऊन समित्यांचे कामकाज प्रभावीपणे व्हावे, याकरिता दि. २/३/२०१५ च्या शासन निर्णयान्वये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र समिती कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यात अपंग शाळांमध्ये कर्मचारी ५ ते ६ वर्षांपासून अर्धवेतनावरच काम करत असल्याबाबत

(१७) * २८९७ डॉ.सुधीर तांबे, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात अपंग शाळांमध्ये पद निर्मिती करताना काही कर्मचाऱ्यांना कंत्राटी पध्दतीवर पद भरती करण्यास शासनाची मान्यता मिळाली असून सदर कर्मचारी ५ ते ६ वर्षांपासून अर्धवेतनावरच ८ तास काम करीत असून निवासी विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या कर्मचाऱ्यांची ८ ते १० तास करणे व्यवस्थापनाची गरज असल्याचे माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरील कर्मचाऱ्यांचा ६ व्या वेतन आयोगात विचार करण्यात आलेला आहे काय,

(३) असल्यास, सदर कर्मचाऱ्यांची अपंग शाळेत गरज लक्षात घेता या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतनावर मान्यता देऊन दिनांक १८ ऑगस्ट, २००४ च्या आकृतीबंधच्या शासन निर्णयावर विचार झाला आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही वा उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

(२) व (३) नाही.

(४) कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतची बाब शासन स्तरावर विचाराधीन आहे.

यवतमाळ-आर्णी मार्गावरील पोस्टबेसिक आश्रमशाळेत मोठ्या प्रमाणात सोयीसुविधांचा असलेला अभाव

(१८) * ३४५१ श्री.संदिप बाजोरिया, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सतिश चव्हाण, श्री.किरण पावसकर, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ-आर्णी मार्गावरील पोस्टबेसिक आश्रमशाळेत मोठ्या प्रमाणात सोयीसुविधांचा अभाव असल्याचे माहे डिसेंबर, २०१४ च्या शेवटच्या सप्ताहात उघडकीस आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,
 (३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर पोस्टबेसिक आश्रमशाळेत सोयीसुविधा पुरविणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
 (४) अद्याप, कारवाई केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

आदिवासी विकास विभागांतर्गत यवतमाळ-आर्णी मार्गावर शासकीय आश्रमशाळा, हिवरी, ता.जि.यवतमाळ ही पहिली ते १२ वी पर्यंतची शासकीय आश्रमशाळा कार्यरत आहे. सदरच्या आश्रमशाळेत सोयी सुविधांचा अभाव असल्याचे दिसून येत नाही.

(२), (३) व (४) सदर आश्रमशाळेकरीता पक्का जोडरस्ता आहे. मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह उपलब्ध आहे. तसेच आश्रमशाळेकरीता संरक्षक भित्त आहे. विद्यार्थी तसेच विद्यार्थीनी यांच्यासाठी स्वतंत्र प्रत्येकी आठ स्नानगृहे व आठ शौचालये उपलब्ध आहेत. शाळेसाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम जिल्हा परिषद, यवतमाळ यांचेकडून सुरु आहे. सध्या पाण्याची व्यवस्था तात्पुरती बाहेरून भाडे तत्वावर घेऊन सुरु आहे. तसेच आश्रमशाळेसाठी १४ वर्गखोल्या असून शाळेमध्ये कार्यालय, प्रयोगशाळा, बहुउद्देशीय हॉल, संगणक कक्ष, ग्रंथालय, क्रिडांगण उपलब्ध आहेत.

समाजकल्याण विभागाच्या आश्रमशाळांमधील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतनश्रेणीबाबत

(१९) * ३३७९ श्री.कपिल पाटील : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) समाजकल्याण विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील आश्रमशाळांच्या प्राथमिक / माध्यमिक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कालबद्ध पदोन्नतीच्या वेतनश्रेणीबाबत संदीप तडस, उपाध्यक्ष, शिक्षक भारती यांनी वारंवार मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
 (२) याबाबत मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशित केले आहे, हे ही खरे आहे काय,
 (३) असल्यास, याबाबत शासनाने काय कार्यवाही केली आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

(२) होय.

(३) सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत विजाभज आश्रमशाळांना शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नतीचा लाभ देण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडून अमान्य करण्यात आलेला आहे.

राज्यात नविन उद्योग सुरु होण्याकरिता नवीन अद्योगिक धोरण सुरु करण्याबाबत

(२०) * ३२१० श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात नविन उद्योग सुरु होण्याकरिता नवीन अद्योगिक धोरण सुरु करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर धोरणाचे स्वरूप काय आहे व ते लवकरात लवकर सुरु करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. सुभाष देसाई : (१), (२) व (३) महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण २०१३ दिनांक २२ फेब्रुवारी, २०१३ च्या शासन निर्णयान्वये जाहीर करण्यात आले आहे. तसेच सूक्ष्म, लघु, मध्यम, मोठे व विशाल औद्योगिक उपक्रमांना विविध आर्थिक व इतर सवलती / प्रोत्साहाने देण्याबाबत सामूहिक प्रोत्साहन योजना-२०१३ दिनांक ०१/०४/२०१३ च्या शासन निर्णयान्वये घोषित करण्यात आली आहे. सदर औद्योगिक धोरणानुसार राज्यातील नवीन उद्योगाद्वारे गुंतवणूक आकर्षित करण्यात येत आहे.

एफआरपीनुसार दर न देणाऱ्या साखर कारखान्यांवर कारवाई करण्याबाबत

(२१) * ४१३६ प्रा.जोगेन्द्र कवाडे : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात साखरेचे एफआरपीनुसार दर न देणाऱ्या साखर कारखान्यांना कुलूप लावून त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही करण्यासह अशा कारखानदारांना साखर आयुक्तालयाने नोटीसाही बजावल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या पहिल्या आठवड्यात निदर्शनास आले हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचे दर घसरले असल्यामुळे गेल्या हंगामातील ७० ते ८० लाख मेट्रिक टन साखर शिल्लक असून या हंगामात आणखी २०० मेट्रिक टन साखर उत्पादन होणार असतानाही गेल्या हंगामातील निर्यात केलेले साखरेचे पैसे आणि जाहीर केलेले अनुदानही मिळालेले नसल्याने कारखाने चालविणे जिकरीचे झाले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रश्न भाग एक व दोन बाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे, असल्यास त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

ऊस नियंत्रण आदेश, १९६६ प्रमाणे रास्त व किफायतशीर दर (FRP) प्रमाणे ऊसदर देयके मुदतीत न दिल्यास महसूली वसुली प्रमाणपत्रे (RRC) कारखान्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांचेकडे वसुलीसाठी सादर करण्याची तरतूद आहे. त्याप्रमाणे ज्या कारखान्यांनी FRP दिलेली नाही अशा कारखान्यांविरोधात सुनावणीची कारवाई चालू आहे. वरील आदेशामध्ये फौजदारी कारवाई अभिप्रेत नाही.

(२) महाराष्ट्र राज्यात सन २०१४-२०१५ च्या हंगामामध्ये एकूण ८६० लाख मे.टन ऊसाच्या गाळपाचा अंदाज असून १०० लाख मे.टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे.

सन २०१४-१५ च्या हंगामाच्या सुरुवातीस साखरेचे दर रु. २६५०/- प्रति क्विंटल होते. त्यामध्ये घसरण होवून आज अखेर रु.२४५०/- पर्यन्त दर खाली आलेले आहेत. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने साखरेचे दरामध्ये घसरण होत आहे. साखरेचे दर तसेच उपपदार्थ जसे मोलॅसिस, बर्गॅस, स्पिरीट, एस.डी.इ.चे दरही कमी झालेले आहेत. सन २००६-०७ व २००७-०८ मध्ये राज्यातील साखर कारखान्यांनी साखर निर्यात केलेली होती व अनुदानाचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केलेले होते. सदर निर्यातीपैकी ८१ साखर कारखान्यांचे रु. १३८.४२ कोटीचे प्रस्ताव अद्याप केंद्र शासनाकडे प्रलंबित आहेत.

(३) निधी उपलब्धतेच्या अडचणीमुळे बहुतेक साखर कारखान्यांनी FRP प्रमाणे दर दिलेला नाही. FRP नुसार दर देणे सुलभ व्हावे यासाठी मार्ग काढण्याकरिता केंद्र शासनाकडे निवेदन सादर केलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील उद्योग क्षेत्रातील उद्योग परवाना पद्धत सुटसुटीत व पारदर्शी करण्याबाबत

(२२) * ३०४९ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.आनंदराव पाटील, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील उद्योग क्षेत्रातील अत्यंत गुंतागुंतीची परवाने पद्धत, तसेच परवाने मिळविताना प्रत्येक ठिकाणी होणारी अडवणूक, प्रशासकीय पातळीवरील दिरंगाई या उद्योजकांची तक्रार लक्षात घेऊन उद्योग परवाना पद्धत अत्यंत सुटसुटीत, पारदर्शी करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त विचाराधीन असलेल्या प्रश्नाबाबत राज्य शासनाने निर्णय घेऊन अंमलबजावणी केली आहे काय,
- (३) असल्यास, अंमलबजावणीचा तपशील काय,
- (४) अद्याप, उक्त प्रश्नाबाबत निर्णय झाला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) राज्यातील उद्योग व व्यवसाय स्थापन करण्यासाठी विविध मान्यता व ना हरकती तातडीने व सुलभरीत्या उपलब्ध व्हाव्यात या हेतूने "मेक इन महाराष्ट्र" हा उपक्रम हाती घेण्याचा निर्णय मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १७/११/२०१४ रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

(२) व (३) "मेक इन महाराष्ट्र" या उपक्रमांतर्गत राज्यातील उद्योगांना लागणारे विविध परवाने / संमती यांची संख्या व त्यासाठी लागणारा कालावधी कमी करण्यासाठी मा.मुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उप समिती स्थापन करण्यास तसेच राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना लागणाऱ्या विविध परवाने / संमती जलद गतीने उपलब्ध करून देण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या सचिवांची शक्तीप्रदान समिती गठीत करण्यास शासन निर्णय क्रमांक - मेइम-२०१४/प्र.क्र.८८/ उद्योग-८ दिनांक ८/१/२०१५ अन्वये मान्यता देण्यात आली आहे.

तसेच दिनांक १५/१/२०१५ रोजी मा.मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत सर्व संबंधित प्रशासकीय विभागांना उद्योगांना देण्यात येणाऱ्या मंजूऱ्यांच्या संख्येत कपात करणे, मंजूरी प्रक्रियेसाठी लागणारा कालावधी कमी करणे, विविध योजनांचे विलीनीकरण करून एकच सर्वकष योजना राबविणे, प्रचलित कायदे, धोरणे, कार्यनियमावली, तपासणी यंत्रणा यासारख्या बाबींत बदल/सुधारणा करणे व त्यासाठी विहित कालमर्यादा ठरवून देण्याचे निर्देश मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिले आहेत.

त्यानुषंगाने प्रधान सचिव (उद्योग) सातत्याने विविध प्रशासकीय विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेऊन सदर प्रकरणी शासन स्तरावरून करावयाच्या कार्यवाहीबाबत ठोस व जलद निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा करत आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

वैतरणा नदीवरील जि.पालघर पुलाचा खांब खचल्याबाबत

(२३) * ४०८९ श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश बिनसाळे, श्री.राहुल नार्वकर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पालघर जिल्ह्यातील वैतरणा नदीवरील पुलाचा खांब खचल्याची धक्कादायक बाब दिनांक २९ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास उघडकीस आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने याची चौकशी वा पहाणी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुषंगाने पुढे कोणती कार्यवाही केली वा उपाययोजना करण्यात आली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्यापी कार्यवाही वा उपाययोजना केली नसल्यास होत असलेल्या दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

- (२), (३) व (४) कार्यकारी अभियंता, संकल्पचित्र मंडळ, नवी मुंबई यांनी दिनांक २७.१२.२०१४ रोजी तसेच मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई यांनी दिनांक ३१.१२.२०१४ रोजी प्रश्नांकित पुलाची पाहणी केलेली आहे. प्रस्तुत पुलाचे काम मंजूरी व निधी उपलब्धतेच्या अधीन राहून हाती घेण्याचे नियोजन राहिल.

राजे संभाजी बहु सेवाभावी संस्थेच्या मुकबधीर आणि मतिमंद निवासी विद्यालयातील गैर प्रकाराबाबत

(२४) * ३६४४ श्री.अमरसिंह पंडित, श्री.ख्वाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अनिल भोसले, श्री.हेमंत टकले, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) दिनांक ५ नोव्हेंबर, २०१३ रोजी अति मु.का.जि.प. बीड यांनी राजे संभाजी बहु सेवा भावी संस्थाद्वारा संचलित मुकबधीर व मतिमंद निवासी विद्यालय, बीड यांच्या गैरव्यवस्थापनाबाबतचा अहवाल आयुक्त, अपंग कल्याण पुणे यांना पाठविला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, संस्थेतील अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांनी दिनांक १ जानेवारी, २०१५ रोजी जिल्हाधिकारी, बीड यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन केले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास संस्थेतील भ्रष्टाचार, आर्थिक गैरव्यवहार आदी संदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) समाजकल्याण अधिकारी व जिल्हा परिषद, बीड यांनी संस्थेच्या गैरव्यवस्थापना बाबत अपंग कल्याण आयुक्त यांना दिनांक ५ नोव्हेंबर, २०१३ रोजी अहवाल देऊनही दोषीविरुद्ध कार्यवाहीस विलंब का होत आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय, सदर अहवाल दि.२५.२.२०१५ रोजी जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जि.प.बीड यांच्यामार्फत आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांना प्राप्त झाला आहे.

(२) होय.

(३) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.बीड यांना संस्थेच्या गैरव्यवहाराबाबतची चौकशी करण्याचे निदेश आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांना दिले आहेत.

(४) आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांच्याकडील प्राप्त अहवालानुसार सदर संस्थेबाबत चौकशी सुरु असून चौकशीअंती दोषी आढळल्यास शाळेचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करून संस्थाचालकाविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

**विदर्भातील आदिवासी विभागातील विविध विकास कामासाठी निधीची
 कपात केल्यामुळे विकास कामे रखडल्याबाबत**

(२५) * ३९८५ श्री.राजेंद्र मुळक : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) विदर्भातील आदिवासी विभागातील विविध विकास कामासाठी निधीची कपात करण्यात आल्यामुळे आदिवासींच्या विकास कामांना खीळ बसल्याने कोटयवधी रुपयांची विकास कामे रखडली असल्यामुळे आदिवासीमध्ये तीव्र असंतोष व संतापाची भावना पसरली असल्याचे माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रखडलेल्या कामांना अर्थसंकल्पातील तरतूदीत कपात करण्यात आली आहे हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, रखडलेली विकासकामे पूर्ण करण्यासाठी सन २०१५ च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) अंशतः खरे आहे.

(२) नाही. तथापि, वित्त विभागाने सन २०१४-१५ या चालू आर्थिक वर्षाकरीता केलेल्या तरतूदीपैकी योजनेत्तर तरतूद ८५% च्या मर्यादेत व योजनांतर्गत योजनेखालील तरतूद ७५% च्या मर्यादेत खर्च करण्यास सहमती दिली आहे.

(३) सन २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात विकास कामांसाठी आवश्यक तरतूद करण्याची कार्यवाही विभागाकडून सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यात जात पडताळणी समितीवरील रिक्त असणाऱ्या
 अध्यक्षांच्या ५० टक्के जागा भरण्याबाबत**

(२६) * ३०२२ श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात जात पडताळणी समितीवरील अध्यक्षांच्या ५० टक्के जागा समाजकल्याण विभागातील अधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवाव्यात अशी शिफारस श्री.सहारिया समितीने करूनही अद्याप त्याची अंमलबजावणी करण्यात आली नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील जातपडताळणी समितीवरील अध्यक्षांच्या १५ पदांपैकी ६ पदे उपआयुक्त तथा सदस्य यांचे पद रिक्त असणे व सदस्य सचिव यांची ४ पदे रिक्त असल्याने जात पडताळणी दाखले मिळण्यास विलंब होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रश्न भाग १ व २ बाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली आहे वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कार्यवाही करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) अशी शिफारस समितीने केलेली नाही.

(२) सद्यस्थितीत १५ समित्यांवरील अध्यक्षांची ६ सदस्यांची २ व सदस्य सचिव यांची ४ पदे रिक्त आहेत. सदर रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून कामकाज हाताळण्यात येत आहे.

(३) जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या कामाचा व्याप विचारात घेता शासन निर्णय दि. २ मार्च, २०१५ अन्वये जिल्हानिहाय समित्या कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील भूविकास बँके संदर्भात करावयाच्या कार्यवाहीबाबत

(२७) * २९९२ श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील भूविकास बँका बंद करणार असल्याचे मा.सहकारमंत्री यांनी पत्रकारांच्या बैठकीत स्पष्ट केल्याचे माहे जानेवारी, २०१५ च्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील २९ जिल्हा भूविकास बँकांमध्ये शासनाचे एक हजार नऊशे कोटी रुपये अडकले असून ते वसूल करण्याकरीता शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे तसेच भूविकास बँकेतील कर्मचाऱ्यांच्या संदर्भात राज्यशासनाची भूमिका काय आहे,
- (३) अद्याप, उक्त प्रश्नाबाबत कोणती कार्यवाही होत नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) राज्यातील भू-विकास बँकेसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीचा प्रस्ताव मा.मंत्रिमंडळाच्या दिनांक १७/११/२०१४ च्या बैठकित सादर केला असता, सदर प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकित घेण्यात आला. त्यानुसार दिनांक १७.१२.२०१४ च्या शासन निर्णयान्वये मंत्रीमंडळ उपसमिती नेमण्यात आली. सदर उपसमितीच्या दिनांक ६ जानेवारी, २०१५, २७ जानेवारी, २०१५ व दिनांक २४ फेब्रुवारी, २०१५ रोजी बैठका झालेल्या आहेत.

(२) राज्यातील भू-विकास बँकेसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीच्या प्रस्तावाचा अभ्यास करण्यासाठी नेमण्यात आलेल्या मंत्रीमंडळ उपसमितीच्या बैठका सुरू असून, सदर मंत्रीमंडळ उपसमितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

चंद्रपूर जिल्ह्यातील १८० उद्योग बंद पडल्याबाबत

(२८) * २७०४ श्री.मितेश भांगडिया, श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांमध्ये एकूण १८० लघु व मोठे उद्योग बंद पडलेले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, यातील बहुतांश उद्योग हे कोळसा व योजनेच्या कमी उपलब्धतेमुळे बंद पडलेले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, हे सर्व उद्योग बंद पडल्यामुळे हजारो लोक बेरोजगार झालेले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, बंद पडलेल्या उद्योगांना पुर्ववत सुरू करण्याकरीता शासन स्तरावरून विशेष उपाययोजना राबविण्यात येणार आहे काय व योजनेचे स्वरूप काय आहे ?

श्री. सुभाष देसाई : (१) हे खरे नाही.

चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन वर्षांत दोन मोठे उद्योग घटक बंद झाले आहेत. तसेच लघु उद्योगांपैकी नोंदणी रद्द करण्यासाठी एकही उद्योग घटकाने अर्ज केलेला नाही.

(२) व (३) हे खरे नाही.

i) मे.विनार इस्पात, एमआयडीसी, चंद्रपूर या उद्योग घटकाची गुंतवणूक रु. १०.८० कोटी व १०२ रोजगार परिमाणित झाले आहेत.

ii) मे. ओमटी स्टील इंडिया लि. एमआयडीसी, चंद्रपूर या उद्योग घटकाची गुंतवणूक रु. २३४.८० कोटी व ५० रोजगार परिमाणित झाले आहेत.

या दोन मोठ्या उद्योगांना कच्चा माल (स्पॉज आर्थन) चा पुरवठा राज्यबाहेरून होत होता. परंतु वाहतूक कच्चा मालाच्या दलातील वाढीमुळे परवडत नाही. तसेच खेळते भांडवल अभावी हे उद्योग घटक बंद पडले आहेत.

(४) राज्यात नवीन उद्योग यावेत व उद्योग घटक बंद पडू नये यासाठी महाराष्ट्र शासनाने औद्योगिक धोरण २०१३ जाहीर केले असून त्याची अंमलबजावणी माहे एप्रिल, २०१३ पासून सुरु झाली आहे. सदर धोरणात मागील धोरणांपेक्षा अधिकच्या सोयी सवलतीचा समावेश आहे.

तसेच पुनरुज्जीवनक्षम नसलेल्या तसेच बंद घटकासाठी विशेष अभय योजना माहे मे २०१३ पासून लागू केली आहे. या योजने अंतर्गत पात्र घटकांनी शासनाची देणी एक रकमी भरल्यास व्याज व दंडव्याज माफ करण्यात येते.

कोपरी (जि.ठाणे) येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहातील गैरकारभाराबाबत

(२९) * ३११३ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, अॅड.अनिल परब : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) कोपरी (जि.ठाणे) येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतीगृहातील गैरकारभाराबाबत तक्रारी करून शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे डिसेंबर, २०१४ पासून विद्यार्थ्यांच्या कृती समितीने आंदोलन केले होते व या आंदोलनात भाग घेतल्याचे कारणास्तव शिक्षा म्हणून या वसतीगृहातील सोनाली धांदवड या मुलीला वसतीगृहातून काढून टाकल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे सदरहू सोनाली धांदवड या मुलीने थेट आत्मदहनाची धमकी दिली व तेथे राहणाऱ्या इतर मुलीनीही आक्रमक भूमिका घेतल्यानंतर वसतिगृहातून मुलीला काढून टाकण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार पुढे कोणती कारवाई करण्यात आली आहे ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

(२) होय

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, बोरीवली मुंबई यांनी या प्रकरणाची चौकशी केली आहे.

(३) कोपरी, जि.ठाणे येथील शासकीय मुलींच्या वसतीगृहातील कु.सोनाली दौलत धांदवड या विद्यार्थिनीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्नासंबंधी शहानिशा केली असता सदर विद्यार्थिनीच्या पालकांचे नोकरीपासून मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.२,६९,८८०/- इतके असल्याचे निदर्शनास आले. परंतु, वसतीगृह प्रवेशावेळी सदर विद्यार्थिनीच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रु.१९,५००/- इतके नमूद करण्यात आले होते. वसतीगृह प्रवेशासाठी सदरस्थितीत असलेली वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.२,५०,०००/- इतकी असल्यामुळे दि. ११.११.२०११ व दि. १०.४.२०१३ चे शासन निर्णयातील विहित अटी-शर्ती नुसार सदरहू विद्यार्थिनी वसतीगृह प्रवेशास पात्र ठरत नव्हती.

त्यामुळे सदरहू विद्यार्थीनींचा वसतीगृहातील प्रवेश प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, बोरीवली, मुंबई यांनी नियमानुसार दिनांक १४.१.२०१५ चे पत्राद्वारे रद्द केला आहे.

**मुंबईमध्ये सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम
 विभागात झालेला गैरव्यवहार**

(३०) * २७४९ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबईमध्ये सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय वसाहती व इमारतीमध्ये रंगरंगोटी व दुरुस्त्यांच्या कामामध्ये काम न करताच कोट्यवधीची बिले मंजूर करण्यात आल्या प्रकरणी दैनिक सकाळ, नागपूर या वृत्तपत्रात दिनांक १० जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास बातमी प्रसिद्ध झाली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्या अनुषंगाने सन २०१४-२०१५ या आर्थिक वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुंबईतील शासकीय वसाहती व इमारतीमध्ये रंगरंगोटी व दुरुस्त्यांच्या केलेल्या कामांची त्वरीत चौकशी करण्याची मागणी दिनांक १३ जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास नागपूर विभागाच्या जनप्रतिनिधींनी पत्र पाठवून शासनाकडे केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, या अनुषंगाने शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अशा आशयाचे वृत्त दैनिक सकाळ, मुंबई या वृत्तपत्रामध्ये दि.१०.१.२०१५ रोजी प्रसिद्ध झालेले आहे.

(२), (३) व (४) हे खरे आहे. सदर प्रकरणी मुख्य अभियंता, सा.बां.प्रादेशिक विभाग, मुंबई यांना चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचना निर्गमित केल्या आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील उचित कार्यवाही करण्यात येईल.

**महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत राज्यात १३०
 नव्या उद्योग प्रकल्पांना दिलेली मान्यता**

(३१) * ३०५७ अॅड.अनिल परब : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) राज्यात १३० नव्या उद्योग प्रकल्पांना नुकतीच मान्यता देण्यात आली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या उद्योगामुळे राज्यात किती रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे व प्रत्यक्षात किती कामगारांना रोजगार उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे,
- (३) उपरोक्त उद्योग राज्यात कोणकोणत्या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत व त्यांच्या उभारणी कामांची सुरुवात झाली आहे काय,

(४) असल्यास, अद्यापही या उद्योगांच्या उभारणीच्या कामात सुरुवात झाली नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून प्रकल्पग्रस्तांना मान्यता देण्यात येत नाही. परंतू, सन २०१४ पासून आतापर्यंत २५० नविन उद्योजक भूखंडांचे वाटप करण्यात आले आहे.

(२) २५० नविन उद्योजकांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडांवर एकूण ४११६.३४ कोटी इतक्या रक्कमेची गुंतवणूक होणार असून त्यामधून १९४९६ लोकांना रोजगार मिळणे अपेक्षित आहे.

(३) सदरहू प्रकल्पांना महामंडळाच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या औद्योगिक क्षेत्रात भूखंड वाटप करण्यात येत आहे. तथापि, भूखंड वाटपानंतर प्रत्यक्ष उद्योग उभारणीसाठी विकास कालावधी देण्यात येतो. त्याप्रमाणे उद्योजकांकडून कार्यवाही सुरु आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**यवतमाळ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग उभारण्यासाठी
शासनाने अर्थसहाय्य करणेबाबत**

(३२) * ३८९४ श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.अनिल भोसले, श्री.हेमंत टकले,

श्री.किरण पावसकर : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यवतमाळ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांकडून उद्योग उभारण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे मागील २ वर्षात किती अर्ज प्राप्त झाले आहेत,

(२) असल्यास, त्यापैकी किती सुशिक्षित बेरोजगारांना अर्थसहाय्य देण्यात आले आहेत,

(३) असल्यास, त्यापैकी किती जणांनी प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली आहे ?

श्री. सुभाष देसाई : (१) यवतमाळ जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांकडून उद्योग उभारण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडे सन २०१२-२०१३ या वर्षात सुधारित बीज भांडवल योजनेतर्गत २२८ अर्ज, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेतर्गत २१ अर्ज व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १३६ अर्ज असे एकूण ३८५ अर्ज प्राप्त झालेले आहे.

तसेच सन २०१३-२०१४ या वर्षात सुधारित बीज भांडवल योजनेतर्गत ११५ अर्ज, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेतर्गत २० अर्ज व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १२३ अर्ज असे एकूण २५८ अर्ज प्राप्त झालेले आहेत.

(२) सन २०१२-२०१३ या वर्षातील प्राप्त अर्जांपैकी सुधारित बीज भांडवल योजनेतर्गत ५२ लाभार्थ्यांना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेतर्गत १६ लाभार्थ्यांना व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ८८ लाभार्थ्यांना असे एकूण १५६ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे.

तसेच सन २०१३-२०१४ या वर्षातील प्राप्त अर्जांपैकी सुधारित बीज भांडवल योजनेतर्गत ५० लाभार्थ्यांना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेतर्गत १० लाभार्थ्यांना व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ३७ लाभार्थ्यांना असे एकूण ९७ लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात आलेले आहे.

(३) सन २०१२-२०१३ या वर्षात अर्थसहाय्य दिलेल्या लाभार्थ्यांपैकी सुधारित बीज भांडवल योजनेतर्गत ५० लाभार्थ्यांनी, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेतर्गत १३ लाभार्थ्यांनी व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ८८ लाभार्थ्यांनी असे एकूण १५१ लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केलेली आहे.

सन २०१३-२०१४ या वर्षात अर्थसहाय्य दिलेल्या लाभार्थ्यांपैकी सुधारित बीज भांडवल योजनेतर्गत ४८ लाभार्थ्यांनी, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजनेतर्गत ८ लाभार्थ्यांनी व पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ३७ लाभार्थ्यांनी असे एकूण ९३ लाभार्थ्यांनी प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केलेली आहे.

**काराव (ता.अंबरनाथ, जि.ठाणे) गावातील गरीब आदिवासी मुलींशी
 आश्रमशाळेचे अधीक्षक करीत असलेले गैरवर्तणूक**

(३३) * ३३२७ श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, डॉ.सुधीर तांबे, श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.राजेंद्र मुळक : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) बदलापुर शहरापासून १५ कि.मी. अंतरावर असलेल्या काराव या गावात असलेल्या आश्रमशाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या गरीब आदिवासी मुलींशी आश्रमशाळेचे अधीक्षक अश्लील चाळे करीत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार या प्रकरणात दोषी आढळून येणाऱ्या विरुद्ध कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय, हे खरे आहे.

उल्हास परिसर प्रतिष्ठान संचलित अनुदानित आश्रमशाळा, काराव, ता.अंबरनाथ, जि.ठाणे या आश्रमशाळेतील अधीक्षक श्री.अजितसिंग जयसिंग गिरासे यांच्याविरुद्ध यासंदर्भात आश्रमशाळेतील ९ विद्यार्थ्यांनीची मुख्याध्यापकाकडे दिनांक ३१.१२.२०१४ रोजी लेखी तक्रार दिली आहे.

(२) व (३) विद्यार्थ्यांनीच्या पालकांनी एकत्र येवून पोलीस ठाणे कुळगांव (बदलापूर), येथे सदर अधीक्षकाविरुद्ध तक्रार नोंदविली असून सदर तक्रारीच्या अनुषंगाने अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा सन १९८९ चे कलम ३(१) (११)३(२)(७) सह.भा.दं.वि.स.क.३५४ (अ) ५०९ सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ८,१२ या कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तसेच दि. ७.१.२०१५ पासून सदर अधीक्षकास निलंबित करण्यात आले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रायगड जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रकल्पग्रस्त
शेतकऱ्यांना भूखंड वाटप करण्याबाबत

(३४) * ३५८८ श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.प्रकाश गजभिये, श्री.खवाजा बेग, श्री.किरण पावसकर, श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.धनंजय मुंडे, श्री.प्रकाश बिनसाळे, अॅड.निरंजन डावखरे, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रायगड जिल्ह्यातील महाड, अतिरिक्त महाड आणि विळे भागाड या औद्योगिक क्षेत्रातील ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या आहेत अशा प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांपैकी काही प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मोबदल्यासाठी भूखंड देण्याचा निर्णय महामंडळाने घेऊन अद्याप भूखंड देण्यात आलेले नाहीत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, भूखंडाचे वाटप न करण्याची कारणे काय आहेत,

(३) तसेच कराराप्रमाणे सदर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना भूखंड वाटप करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे

(४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) व (२) हे खरे नाही. ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी भूखंडांची मागणी केलेली आहे, त्यांना भूखंडाचे वाटप करण्यात आलेले आहे.

(३) व (४) ज्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी भूखंडांची मागणी केलेली नाही, त्यांनी दि. ३१/०५/२०१५ पर्यंत पी.ए.पी. भूखंड मागणी अर्ज सादर करावेत, अशी जाहीरात वर्तमानपत्रात जानेवारी, २०१५ मध्ये प्रसिध्द करण्यात आली होती. त्यास अनुसरून विळे भागाड औद्योगिक क्षेत्रामधील ६ प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून पी.ए.पी.भूखंड मागणी अर्ज प्राप्त झालेले असून त्यांना भूखंड मागणी अर्ज प्राप्त झालेले असून त्यांना भूखंड वाटप करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरु आहे.

मंत्रालयाच्या नुतनीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याबाबत

(३५) * ३१४० श्री.आनंदराव पाटील, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.रामहरी रुपनवर, डॉ.सुधीर तांबे, श्री.जयवंतराव जाधव, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.शरद रणपिसे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) माहे जुलै, २०१२ मध्ये वा त्या दरम्यान लागलेल्या आगीत मंत्रालयाचे प्रचंड नुकसान झाले असून मंत्रालयाच्या नुतनीकरणाचे कंत्राट ज्याकंपनीला देण्यात आले आहे, त्यांनी अत्यंत धीम्या गतीने काम करित या कामांचे अंदाजपत्रकही वाढविले आहे, अडीच वर्षे पुर्ण होऊनही अद्याप खालील तीन मजल्यांचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान निदर्शनास आले आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, हे काम पूर्ण होण्यासाठी अजून किती कालावधी लागणार आहे, या धीम्या गतीने चालणाऱ्या कामास जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर शासनाने काय कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, त्याचा तपशील काय,

(४) सदर तपशील उपलब्ध नसल्यास विलंबाची कारणे काय ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

पहिल्या व तिस-या मजल्याचे काम पूर्ण झाले आहे व दुस-या व तळमजल्याचे काम प्रगतीत आहे.

(२) व (३) मंत्रालय मुख्य इमारतीतील खालील तीन मजल्यांची कामे कांही प्रमाणात अपुर्ण होती. त्यापैकी तिसरा व पहिला मजला अनुक्रमे दि.२२.१.२०१५ व दि.६.२.२०१५ रोजी कार्यालयीन उपयोगासाठी तयार आहे. दुस-या व तळमजल्यावरील कामे दि.३१.३.२०१५ पर्यंत करण्याचे नियोजित आहे.

सदर प्रकरणी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई यांना आवश्यक कार्यवाही करण्याबाबत कळविले आहे.

(४) सकृतदर्शनी खालील कारणांमुळे उशीर होत आहे.

१. मुळ निविदेत समाविष्ट नसलेली जास्तीची कामे करावी लागल्यामुळे ठरविलेले मुळ काम पूर्ण होण्यास विलंब झाला.
२. मुळ मंजुर लेआऊटप्रमाणे काम पूर्णत्वास आल्यानंतर त्यात मागणीप्रमाणे बदल करण्यासाठी काही भागात फेरबदल करावे लागले.
३. नुतनीकरण व दुरुस्तीसाठी तळ, पहिला, दुसरा व तिसरा या मजल्यांवरील अस्तित्वातील कार्यालये व दालने संबंधितांनी साधारणतः सप्टेंबर-ऑक्टोबर, २०१४ मध्ये रिक्त करून दिल्यामुळे काम पूर्ण होण्यास उशीर होत आहे.

**चिपळूण येथील खेडी येथे नियमांची पायमल्ली करत राज्यमार्गालगत
राजरोसपणे बांधकाम होत असल्याबाबत**

(३६) * २७३७ श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.किरण पावसकर, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी :

सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्य मार्गालगत बांधकाम करतांना सन २००१ च्या शासन निर्णयानुसार नागरी व औद्योगिक क्षेत्रासाठी रेसिडेन्सिला रस्त्यापासून २० मीटर, तर कमर्शियलला ३७ मीटर जागा सोडणे आवश्यक असून, "अ" भाग असल्यास ४० मीटर अशी अट असताना गुहागर-विजापूर या राज्य मार्गावर चिपळून जवळील खेडी येथे नियमांचे उल्लंघन करून रस्त्यापासून अवघ्या १३ ते १५ मि.अंतरावरच बांधकामे सुरू करण्यात आली आहेत, हे खरे आहे काय,

(२) या बांधकामास संबंधित ग्रामपंचायतीचा ना हरकत दाखला, नगर रचनाकार, प्रांताधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनीही परवानगी दिलेली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सन २००१ च्या शासन निर्णयाचे उल्लंघन करून बांधण्यात येत असलेल्या इमारतींच्या निष्कासनाबाबत व संबंधित दोषीविरोधात शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

पथकिनारवर्ती नियमांचे उल्लंघन करून काही बांधकामे सुरु करण्यात आली आहेत.

(२) हे खरे नाही. या बांधकामास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून परवानगी देण्यात आलेली नाही.

(३) पथकिनारवर्ती नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात येत असलेल्या इमारतींना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोटीस देण्यात आलेली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांची कर्ज माफी व वीज बील माफी करणेबाबत

(३७) * २७८७ श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.रामराव वडकुते, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी व पूर्ण वीज बिल माफी करण्याबाबतच्या मागण्या राज्यातील सामाजिक राजकीय संघटनासह शेतकऱ्यांनी आंदोलने व निवेदनाद्वारे करून शासनाचे लक्ष वेधले होते, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज माफी व वीज बिल माफी करण्यात आली आहे काय,

(३) नसल्यास, दुष्काळाची तिब्रता लक्षात घेता अत्यल्प आर्थिक मदत व केवळ वीज बिलावरील व्याज माफ करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याने शेतकऱ्यांतून संताप व नाराजी व्यक्त होत आहे काय,

(४) असल्यास, संपूर्ण कर्ज माफी व वीज बील माफी बाबत शासनाचे धोरण काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अंशतः खरे आहे.

(२) जिल्हाधिकारी यांनी राज्यातील सहा महसुली विभागातील २३,८११ गावांना ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी घोषित केली आहे. सदर गावांना सहकार विभागाशी संबंधित सहकारी कर्जाचे रुपांतर व शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती देण्याचे दि. २१.०१.२०१५ रोजी शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

शासनातर्फे दुष्काळग्रस्त गावातील कृषी ग्राहकांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर २०१४ या त्रैमासिकांची विजदेयके संपुर्णपणे माफ करण्यात आलेली आहेत.

(३) विहित कालावधीत पीक कर्जाची परतफेड करू न शकणाऱ्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केल्यानंतर या शेतकऱ्यांच्या कर्जाचे सन २०१४-१५ मधील व्याज शासनमार्फत भरण्याची बाब शासन विचाराधीन आहे.

शासनातर्फे डिसेंबर २०१४ नंतर केवळ कृषि ग्राहकांच्या वीज बीलात फेब्रुवारी २०१४ पासून देण्यात येणारी साधारण: २० % अतिरीक्त सवलत यापुढेही चालू ठेवण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात मागासवर्गीय
विद्यार्थ्यांची होत असलेली आर्थिक फसवणूक**

- (३८) * ४३९४ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठात मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क व इतर शुल्क वसूल केले जात असून विद्यापीठाकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासन त्वरीत चौकशी करून आवश्यक कार्यवाही करणार वा करीत आहे काय,
(३) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. राजकुमार बडोले : (१) नाही.
(२) प्रश्न उद्भवत नाही.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद जिल्ह्यात ३९ लाख रुपयांची विद्युत विभागाची कामे निविदा न मागविता
आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना देण्यात आल्याबाबत**

- (३९) * ४५०६ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
(१) औरंगाबाद जिल्ह्यात ३९ लाख रुपयांची विद्युत विभागाची कामे निविदा न मागविता आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना दिल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, याप्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार या प्रकरणातील दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
(४) अद्याप, कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

- श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही. तथापि, अशा आशयाचे वृत्त दि. २१.१२.२०१४ रोजीच्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झाले आहे.
(२), (३) व (४) सदर प्रकरणाची सविस्तर चौकशी करून अहवाल सादर करण्याकरिता अधीक्षक अभियंता, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, औरंगाबाद यांना कळविण्यात आले आहे.
-

पुणे जिल्ह्यातील बारामती तसेच सातारा जिल्ह्यातील शिरवळ-लोणंद-बारामती
या रस्त्यांचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्याबाबत

- (४०) * ४९४८ श्री.रामराजे नाईक-निंबाळकर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) पुणे जिल्ह्यातील बारामती तसेच सातारा जिल्ह्यातील शिरवळ-लोणंद-बारामती या चौपदरी रस्त्यांच्या कामाची प्रगती व सद्यःस्थिती काय आहे,
 - (२) या रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे, हे ही खरे आहे काय,
 - (३) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,
 - (४) या रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करण्याबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

- श्री. चंद्रकांत पाटील : (१) शिरवळ लोणंद फलटण बारामती रस्ता चौपदरीकरण प्रकल्पाची एकूण ७८ कि.मी. लांबीपैकी ४८ कि.मी. लांबीमधील चौपदरीकरण डीबीएम पर्यंत पुर्ण झालेले आहे.
- (२) होय.
 - (३) भूसंपादनाअभावी प्रकल्पाचे काम अपूर्ण आहे.
 - (४) भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून प्रकल्पाचे काम तातडीने पुर्ण करण्याबाबत पाठपुरावा करण्यात येत आहे.

राज्यातील अंध, अपंग कर्मशाळा व विद्यालयातील कर्मचाऱ्यांना
सेवानिवृत्ती वेतन मंजूर करण्याबाबत

- (४१) * ५४८८ श्री.श्रीकांत देशपांडे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-
- (१) अंध, अपंग कर्मशाळा व विद्यालयातील २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन लागू करण्याबाबत मा.प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांना अमरावती विभाग शिक्षक आघाडीने दिनांक ६ फेब्रुवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
 - (२) असल्यास, सन २००५ पूर्वीच्या लागलेल्या अंध, अपंग कर्मशाळा कर्मचाऱ्यांना जूनी पेन्शन लागू करण्याविषयी शासनाचे धोरण आहे काय,
 - (३) असल्यास, अंध, अपंग कर्मशाळा विद्यालयातील अपेक्षित कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना केली आहे ?

- श्री. राजकुमार बडोले : (१), (२) व (३) सामाजिक न्याय विभागामार्फत अपंगांच्या कर्मशाळांमधील कर्मचा-यांना सेवानिवृत्ती वेतन मंजूर करण्याची बाब शासन स्तरावर विचाराधीन आहे.

सामाजिक न्याय विभागाच्या खाजगी अनुदानित शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ६ वर्षांपासून पगार न मिळाल्याबाबत

(४२) * ३९४४ श्री.सतिश चव्हाण, श्री.हेमंत टकले, श्री.संदिप बाजोरिया, डॉ.सुधीर तांबे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.अनिल भोसले, श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सामाजिक न्याय विभागाच्या खाजगी अनुदानित शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना ६ वर्षांपासून पगार नाही हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत चौकशी केली आहे काय,
- (३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुसार सदर शिक्षकांची उपासमार होऊ नये म्हणून शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यांत येत आहे,
- (४) अद्याप, कोणतीच उपाययोजना केली नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय

- (२) व (३) शासन निर्णय दि. २६.०६.२००८ व दि. ३१.०८.२००९ अन्वये राज्यात विजाभज आश्रमशाळेच्या १४८ कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता देण्यात आलेली आहे. सदर कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांना उच्चस्तर समितीची मान्यता नसल्याने वेतन अदा करता आलेले नाही. पदांना मान्यता देण्याचा प्रस्ताव उच्चस्तर समितीस सादर करण्यात आला असता उच्चस्तर समितीने दिलेल्या निर्देशानुसार प्रस्ताव मा.वित्त मंत्री तसेच मा.मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने उच्चस्तर समितीस फेरसादर करण्यात आला आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील वृद्धाश्रमात सोयी-सुविधा पुरविण्याबाबत

(४३) * ३६९५ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.विक्रम काळे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) वृद्धावस्थेत आप्तेष्टांनी पाठ फिरविल्यानंतर वर्सोवा येथील उच्चभू वस्तीतील फ्लॅटमध्ये गेली पाच वर्षे एकाकी हलाखीचे जीवन जगणा-या जयश्री गोवळकर या वृद्धेचा मृत्यू झाल्याची न्यायालयाने गंभीर दखल घेऊन मा.उच्च न्यायालयाने राज्यात वृद्धाश्रमात पुरेशी व्यवस्था करण्याचे शासनास आदेश दिले आहेत हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, त्यानुसार शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

- (२) मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृद्धाश्रम स्थापन करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आयुक्त, समाजकल्याण पुणे तसेच महसुल व वन विभाग यांचेकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत.
- (३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून सदर समाजास
अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत**

(४४) * ४७३० श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील कैकाडी समाज हा विदर्भामध्ये अनुसूचित जातीच्या प्रवर्गात येत असून तोच समाज उर्वरित महाराष्ट्रात विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या मागासवर्गीय प्रवर्गामध्ये येतो, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील कैकाडी समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून सदर समाजास अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करावे अशी शिफारस डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र, पुणे यांनी दिनांक ५ सप्टेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास शासनास सादर केले, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर समाजाचे क्षेत्रीय बंधन उठवून राज्यातील सर्व कैकाडी समाजास अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्री मंडळाने घेतला असून त्याबाबतची शिफारस शासनाने दिनांक ७ ऑक्टोबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास केंद्र शासनाकडे केली, हेही खरे आहे काय,

(४) असल्यास, सदर समाजास केंद्र शासनाकडून न्याय मिळण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने कोणता पाठपुरावा केला वा करण्यात येत आहे,

(५) अद्याप पाठपुरावा केला नसल्यास त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१), (२) व (३) हे खरे आहे.

(४) विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रामध्ये क्षेत्रीय बंधन उठवून संपूर्ण महाराष्ट्रात कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनास शिफारस केलेली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**आधार बु.॥, (ता.मालेगांव, जि.नाशिक) येथे श्रावण बाळ योजनेचा गैरफायदा
घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्यांची चौकशी होणेबाबत**

(४५) * ५२६१ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालेगांव (जि.नाशिक) तालुक्यातील आधार बु.॥ येथील श्रावण बाळ योजनेचा गैरफायदा घेऊन शासनाची फसवणूक करणाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी तहसिलदार, मालेगांव (जि.नाशिक) यांचेकडे दिनांक ९ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास अर्जाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, आधार बु.॥ येथील सरपंच हे अपात्र व सधनशेतकरी असतानाही त्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रस्तुत तक्रारीची चौकशी करण्यात आली आहे काय, त्यात काय आढळून आले व त्यानुषंगाने संबंधित दोषींविरुद्ध कोणती कार्यवाही करण्यात आली व करण्यात येत आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, हे खरे आहे.

(३) सदर तक्रारीची तलाठी आघार बु.॥ यांचे मार्फत प्राथमिक चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत सदर लाभार्थी सधन असून श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत, असे आढळून आले आहे. या चौकशी अंती लाभार्थ्यांचे अनुदान तात्पुरते बंद करण्यात आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य विचारात घेऊन नायब तहसिलदार (ग्रामीण), संगायो, ता.मालेगांव व मंडळ अधिकारी, दाभाडी यांच्या विशेष पथकामार्फत सखोल चौकशी सुरु करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंत्यांची रिक्त असलेली पदे

(४६) * २९०४ श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सार्वजनिक बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंत्यांची (स्थापत्य) जवळपास ४२ पदे रिक्त असल्याने विभागातील कामकाजावर विपरित परिणाम झालेला असून पदे भरत नसल्याने असंतोष निर्माण झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सन २००० पासून या विभागातील कार्यकारी अभियंता पदोन्नतीस पात्र असतानाही त्यांना बढती न देता, उलट सन २००० ची ज्येष्ठता यादी काहीही कारण नसताना मर्जीतील अपात्र कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नतीचा लाभ मिळावा म्हणून सन २०१० मध्ये बदलण्यात आली, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिल्यानंतरही कोणतीही कार्यवाही न झाल्याने काही अन्यायग्रस्त अभियंत्यांनी दिनांक १६ नोव्हेंबर, २०१४ वा त्यासुमारास नागपूर येथे मा.मुख्यमंत्री यांचेकडे लेखी निवेदन देऊन याबाबत चौकशी व दोषीवर कारवाई करण्याची मागणी केली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, याबाबत कोणती कारवाई केली अथवा करण्यात येत आहे, असल्यास चौकशी व कारवाईचे स्वरूप काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही. तथापि, सार्वजनिक बांधकाम विभागाची १५ व अन्य विभागांची (प्रतिनियुक्तीची) १३ अशी एकूण सध्या २८ अधीक्षक अभियंता (स्थापत्य) ची पदे रिक्त असून, पदोन्नतीने रिक्त पदे भरण्याबाबतचा प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेस्तव सादर केला आहे.

(२) हे खरे नाही.

कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गाची सन १९९०-१९९८ या कालावधीची दि.२८.२.२००० रोजी प्रसिद्ध केलेली ज्येष्ठतासुची ही तात्पुरत्या स्वरूपाची होती. सदर यादी बाबत प्राप्त झालेल्या आक्षेपाचा सांगोपांग विचार करून सदर यादी दि.१२.५.२०१० रोजी अंतिम स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली.

(३) (अ) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गाची दि.२८.२.२०१२ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम ज्येष्ठतासुची मा.प्रशासकीय न्यायाधिकरणाने दि.१०.५.२०१३ च्या आदेशान्वये रद्द ठरविली. सदर आदेशाविरुद्ध शासनाच्यावतीने मा.उच्च न्यायालय, मुंबई येथे अपील दाखल करण्यात आले.

(ब) मा.न्यायाधिकरणाच्या दि.१०.५.२०१३ च्या आदेशाविरुद्ध मा.उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथेही कार्यकारी अभियंत्यांने याचिका दाखल केली. सदर याचिकेमध्ये मा.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने In accordance with law ज्येष्ठतासूची तयार करण्याचे आदेश दि.५.१२.२०१३ रोजी दिले.

(क) मा.मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनावर 'नियमानुसार कार्यवाही करावी' असे निर्देश मा.मुख्यमंत्री महोदयांनी दिले.

(ड) मा.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार कार्यकारी अभियंता (स्थापत्य) संवर्गाची सन १९९०-१९९८ या कालावधीची अंतिम ज्येष्ठतासूची सेवा प्रवेश नियमातील तरतुदी व ज्येष्ठतेचे नियम विचारात घेऊन नियमानुसार दि.२९.१.२०१५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ज्येष्ठतासूचीस मुळ अर्ज क्र.५३/२०१५ अन्वये मा.प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई येथे आव्हानित करण्यात आलेले असून सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

मुरबाड (जि.ठाणे) तालुक्यातील आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभाराबाबत

(४७) * २६४७ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुरबाड (जि.ठाणे) तालुक्यातील आश्रमशाळांमधील अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, अशा प्रकारच्या तक्रारी दिनांक १० जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास प्राप्त झाल्या आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या आश्रमशाळेत निकृष्ट दर्जाचे अन्न, अपुऱ्या शैक्षणिक सोयीसुविधा मिळत असल्याने त्यांची अधिकच गैरसोय होत आहे, हेही खरे आहे काय,

(३) असल्यास, या अनागोंदी कारभार प्रकल्प अधिकारी, मुख्याध्यापक व अधीक्षक जबाबदार आहेत, हेही खरे आहे काय,

(४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी केली आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) मुरबाड तालुक्यामध्ये आदिवासी विकास विभागांतर्गत शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मोरोशी, सासणे, खुटल, माळ आणि प्राथमिक आश्रमशाळा, मढ अशा एकूण ५ आश्रमशाळा कार्यरत असून या आश्रमशाळांबद्दल अशा प्रकारच्या तक्रारी संबंधित कार्यालयाकडे प्राप्त झाल्या नसून याबाबत दि. १० -१२-२०१४ च्या दै. पुढारी व प्रहार या वृत्तपत्रात बातमी प्रसिध्द झालेली आहे.

(२), (३) व (४) मुरबाड तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या प्रमाणानुसार सक्षम व पोटभर जेवण दिले जाते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे लेखन साहित्य, तसेच शैक्षणिक साहित्य दरवर्षी देण्यात येते. विद्यार्थी आजारी पडल्यास त्यावर वेळीच उपचार करण्यात येऊन त्यांची काळजी घेतली जाते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

अलिबाग (जि.रायगड) तालुक्यातील शासकीय विश्रामगृहाच्या नुतनीकरणाबाबत

(४८) * ३८८९ श्री.जयंत पाटील : तारांकित प्रश्न क्रमांक ५०८७१ ला दिनांक ७ जून, २०१४

रोजी दिलेल्या उत्तरासंदर्भात :- सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) अलिबाग (जि.रायगड) येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखाली तृषार व सारंग ही शासकीय विश्रामगृहे कार्यरत आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मागील दोन आर्थिक वर्षांपासून पर्यटकांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून शासकीय अधिकारीही मोठ्या प्रमाणात येत असल्याने उपलब्ध जागा अपूरी पडते म्हणून नवीन सर्कीट हाऊस बांधणेबाबत मागणी केली होती, हे खरे आहे काय,
- (३) तसेच, शासकीय विश्रामगृहे तृषार व सारंग प्रस्तावित इमारती नुतनीकरण करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिलेली आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे आहे.

(२) हे खरे आहे.

(३) तृषार विश्रामगृहाचे नुतनीकरण करण्याच्या प्रस्तावास मान्यता प्राप्त असून काम प्रगतीत आहे.

सारंग विश्रामगृहाचे नुतनीकरणाचा प्रस्ताव शासन मान्यतेसाठी सादर करण्याच्या सुचना मुख्य अभियंता, सा.बां.प्रादेशिक विभाग, मुंबई यांना देण्यात आल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**सार्वजनिक बांधकाम विभागात मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालय कामा
रुग्णालयात इ.ठिकाणी दुरुस्तीच्या कामात झालेला गैरप्रकार**

(४९) * ३५३७ अॅड.निरंजन डावखरे, श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मुंबई येथील सिडनहॅम महाविद्यालयाचे प्रवेशद्वार व अन्य दुरुस्ती कामासाठी रु.१ कोटी ५७ लाख ५४ हजार, तेलंग मुलीच्या वसतीगृहातील शौचालय दुरुस्ती व अन्य दुरुस्ती कामांसाठी रक्कम रु.१ कोटी ८ लाख, कामा रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर व त्यातील नुतनीकरणासाठी रु.२ कोटी ३२ लाख ३४ हजार, व चर्चगेट (मुंबई) येथील मुलांच्या वसतीगृहातील लादयांचे नुतनीकरण, शौचालय दुरुस्ती व रंगरंगोटी कामांसाठी ८९ लाख १३ हजार रुपये इतका खर्च माहे जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर, २०१४ या चार महिन्यात केला असल्याचे दिनांक १० जानेवारी, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

- (२) असल्यास, सिडनहॅम महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासाठी १० लाख खर्च झाल्याचे दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात मात्र गेल्या दोन वर्षांपासून या प्रवेशद्वाराचे कोणतेही काम झाले नसल्याचे तसेच तेलंग मुलींचे वसतीगृह, कामा रुग्णालयात व मुलांचे वसतीगृह चर्चगेट येथील कामे देखील न करताच रेकॉर्डवर दाखवून पैसे घेतल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कंत्राटदार (मजूर संस्था) यांच्या संगनमताने प्लॅस्टर दुरुस्ती व रंगरंगोटी अशी कामे दाखवून तसेच अन्य बोगस कामे केली असल्याचेही सकाळ इन्व्हेस्टिगेशन (एसआयटी) या वृत्तपत्र माध्यमाच्या टीमने दिनांक १० जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आणले आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, यासंदर्भात चौकशी करण्यात आली आहे काय, व चौकशीत काय आढळून आहे,
- (५) असल्यास, चौकशीनुसार संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई केली आहे वा करण्यात येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) अशा आशयाचे वृत्त दैनिक सकाळ या वृत्तपत्रामध्ये दि.११.१.२०१५ रोजी प्रसिद्ध झालेले आहे.

(२), (३) व (४) हे खरे नाही. तथापि, दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, नवी मुंबई यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

(५) दक्षता व गुणनियंत्रण मंडळ, नवी मुंबई यांच्याकडून चौकशी अहवाल अद्याप प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.

खामगांव (जि.बुलढाणा) येथील ज्ञानगंगा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे अंदाजपत्रकाला मंजूरी देण्याबाबत

(५०) * ४०५३ श्री.पांडुरंग फुंडकर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) निम्न ज्ञानगंगा बृहत लघुपाटबंधारे योजना या प्रकल्पाकडे जाणाऱ्या व ज्ञानगंगा नदीवर बांधण्यात येणाऱ्या पुलाचे काम अद्यापपर्यंत सुरु झाले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर पुलाचे अंदाजपत्रकाला रु.९८८.८९ लाखास तांत्रिक मान्यता मिळणेकरीता अंदाजपत्रक मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अमरावती यांचेकडे मागील १ वर्षांपासून प्रलंबित आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर अंदाजपत्रकाला तात्काळ मंजूरी देऊन सदर पुलाचे बांधकामाच्या कामाला सुरुवात करणेबाबत शासन तात्काळ कारवाई करणार आहे काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे आहे.

(२), (३) व (४) प्रश्नाधीन पुलाच्या सविस्तर सर्वेक्षणाची कार्यवाही प्रगतीत आहे.

राज्यात अपंगांच्या वाढलेल्या संख्येमुळे नोकऱ्यांमध्ये आरक्षणात वाढ करण्याबाबत

(५१) * ३७८० श्री.विजय गिरकर : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात अपंगांच्या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय योजनांचा विशेषतः नोकरीचा लाभ घेण्यासाठी बोगस अपंगांच्या संख्येत वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, अपंगांच्या वाढलेल्या संख्येमुळे नोकऱ्यांमध्ये तीनऐवजी सहा टक्के आरक्षणाची तरतुद करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी-अधिकारी संघटनेने केली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर मागणीनुसार शासन कोणती उपाययोजना करणार आहे वा करित आहे,
- (४) असल्यास, त्याचे स्वरूप काय आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) हे खरे नाही. सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय दि. ६.१०.२०१२ अन्वये अपंगांना संगणक प्रणालीद्वारे (SADM) अपंगांच्या संख्येत वाढ झाल्याबाबत तसेच अपंगांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे नोकऱ्यांमध्ये तीन टक्के ऐवजी सहा टक्के आरक्षणाची तरतुद करण्याची मागणी करणारे निवेदन शासनास प्राप्त झालेले नाही.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

स्त्री व पुरुष अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी एकच वयोमर्यादा निश्चित करण्याबाबत

(५२) * २६७७ श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांकरिता सरकारने केलेल्या धोरणात कुठलीही आर्थिक तरतुद नसल्याने या धोरणाचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना होत नसल्याचे दिनांक ८ सप्टेंबर, २०१४ रोजी निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) राज्यात ज्येष्ठ व वृद्ध नागरिकांना शासकीय सोयी सवलती मिळण्यासाठी शासनाने वयोमर्यादा पुरुषांसाठी ६५ वर्षे व स्त्रीयांसाठी ६० वर्षे निश्चित केल्याने स्त्री आणि पुरुष असा भेदभाव करण्यात आला, हे खरे आहे काय,
- (३) मात्र केंद्र शासनाने स्त्री आणि पुरुषांसाठी ज्येष्ठ नागरिक म्हणून ६० वर्षे वयोमर्यादा निश्चित केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, वयातील या तफावतीमुळे राज्यातील ३० लक्ष ज्येष्ठ नागरिक या सवलती पासून वंचित आहे, हे खरे आहे काय,
- (५) असल्यास, या प्रकरणी उपरोक्त प्रकरणी शासनाने लक्ष घालून पुरुष आणि स्त्रीयांसाठी ६० वर्षांची वयोमर्यादा निश्चित करून तसा शासन निर्णय निर्गमित करणार आहे काय ?

श्री. राजकुमार बडोले : (१) नाही.

(२) नाही.

“राज्याचे सर्वसमावेशक ज्येष्ठ नागरिक धोरण-२०१३ मध्ये ज्येष्ठ नागरिकांची व्याख्या ही ६५ वर्षांच्या वर वय असलेल्या सर्व व्यक्तींना वयस्कर व्यक्ती समजण्यात येईल. ही व्याख्या जात, वंश, पंथ, लिंग, शैक्षणिक किंवा आर्थिक दर्जा यापासून स्वतंत्र असेल” असे स्पष्ट करण्यात आले आहे.

(३) होय.

(४) नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

खारघर टोलनाक्यावर घेण्यात येणाऱ्या टोल मधून पनवेल येथील

३२ गावांना या टोलमधून सूट देण्याबाबत

(५३) * २८४२ डॉ.नीलम गोन्हे, प्रा.जोगेन्द्र कवाडे : तारांकित प्रश्न क्रमांक १५६१ ला दिनांक ११ डिसेंबर, २०१४ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात: सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) न्यायालयाच्या आदेशामुळे राज्य शासनाने खारघर येथील टोलनाका माहे जानेवारी, २०१५ च्या सुमारास सुरु करण्यात आला, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या खारघर टोलनाक्यातून पनवेल, कामोठे, खारघर, कळंबोली व कोपरा ही वगळली असली तरी पनवेल गावाच्या उल्लेखामुळे खांदेश्वर व नविन पनवेल या सिडको वसाहतीमधील वाहनांचा सवलतीमध्ये समावेश करण्यात आला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, स्थानिक गावांना वगळण्याबाबत राज्य शासनाने कोणता निर्णय घेतला आहे व त्याचे स्वरूप काय आहे,

(४) अद्याप निर्णय घेतला नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) सवलत करारनाम्यातील अटी व शर्ती नुसार प्रश्नाधीन पथकर नाक्यावर पथकर वसुली सुरु करण्यात आली आहे.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) मुख्य अभियंता (विशेष प्रकल्प) सा.बा.विभाग, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट समितीची स्थापना करण्यात आली आहे व समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

**स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविण्यात येणाऱ्या अपंगाच्या विशेष शाळांमधील
अर्धवेळ कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी मिळत नसल्याबाबत**

(५४) * ३२५७ श्री.रामनाथ मोते, श्री.नागो गाणार, डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य सरकारी कर्मचारी तसेच अनुदानित संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ६ वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सामाजिक न्याय विभागाच्या मान्यताप्राप्त अनुदानित अपंगाच्या शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक शिक्षकेत्तरांना दिनांक ४ डिसेंबर, २००९ च्या शासन आदेशानुसार ६ वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, याच शाळांमधील अर्धवेळ कर्मचाऱ्यांना ६ वा वेतन आयोग गेल्या ८ वर्षे लागू न करण्याची कारणे काय आहेत,
- (४) मा.अपंग कल्याण आयुक्त यांनी दिनांक २३ मे, २०११ च्या प्रस्तावाद्वारे अर्धवेळ कर्मचाऱ्यांना ६ वा वेतन आयोग लागू करण्याबाबत शिफारस केली आहे, हे खरे आहे काय,
- (५) महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांनी दिनांक ३० डिसेंबर, २०१४ रोजी याबाबत निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,
- (६) असल्यास, निवेदनाच्या अनुषंगाने काय कार्यवाही करण्यात आली आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) होय.

- (३) या विभागाच्या दि. ४.१२.२००९ शासन निर्णयानुसार शासन मान्यता व अनुदान प्राप्त अपंगाच्या विशेष ७ शाळा व कार्यशाळा यातील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ६ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली आहे.
- (४) आयुक्त, अपंग कल्याण, पुणे यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनास सादर केला आहे.
- (५) व (६) होय, सदर बाब शासन स्तरावर विचाराधीन आहे.

**राज्यातील अपंग विद्यार्थ्यांसाठी असलेला शाळांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांना
पूर्णवेळ कर्मचारी म्हणून सामावून घेण्याबाबत**

(५५) * २९०१ डॉ.सुधीर तांबे, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अपंग विद्यार्थ्यांसाठी असलेला शाळांमध्ये कंत्राटी कर्मचारी नेमलेले असून त्यांना अत्यल्प वेतन दिले जात असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, कंत्राटी कामगारांना किती तास काम करावे लागते, तसेच त्यांना पूर्णवेळ कर्मचारी म्हणून सामावून घेणार आहे काय,
- (३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

(२) व (३) कंत्राटी कर्मचा-यांना पूर्ण वेळ म्हणजेच ८ ते १० तास काम करावे लागते. सदर कर्मचा-यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतची बाब शासन स्तरावर विचाराधीन आहे.

मुंबई उपनगरातील अंधत्व, अपंगत्व, कर्णबधीरता आणि स्वमग्नता शाळांच्या शिक्षकांचे पगार विलंबाने होत असल्याबाबत

(५६) * ३३८९ श्री.कपिल पाटील : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अंधत्व, अपंगत्व, कर्णबधीरता आणि स्वमग्नता अशी शारिरीक व मनोवैज्ञानिक आव्हाने असलेल्या विशेष मुलांच्या सर्व शाळांना अनुदान मिळावे आणि या शाळांमधील शिक्षकांचे पगार शालार्थ प्रमाणे आणि वेळेवर व्हावेत आदि मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे या विशेष शाळा अडचणीत आल्या आहेत आणि आरटीईनुसार या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा अधिकार बाधित झाला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबतची वस्तुस्थिती काय आहे,

(३) मुंबई आणि उपनगरातील अशा विशेष शाळांचे पगार झालेले नाहीत किंवा विलंबाने होत आहेत याबाबत शासनाने काय कार्यवाही केली आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) हे खरे नाही.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातील अंबाडी नाक्यावर २५० आदिवासी कुटूंबियांचे संसार उघडयावर चालवत असल्याबाबत

(५७) * ५६३५ श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भिवंडी (जि.ठाणे) तालुक्यातील अंबाडी नाक्यावर २५० आदिवासी कुटूंबियांचे संसार उघडयावर चालवत असल्याचे माहे फेब्रुवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, श्रमजीवी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष यांनी पत्रकारांशी बोलतांना आदिवासी समाजातील स्त्री-पुरुषांना आणि सुशिक्षित युवकांना त्यांच्या तालुक्यात रोजगार हमीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध व्हावा, तसेच त्यांच्यावर स्थलांतराची पाळी येऊ नये यासाठी शासन कोणतीही कार्यवाही करित असल्याचे दिसून येत नाही, त्यामुळे येथील बांधव आपल्या मागण्यासाठी आंदोलन करतील असा इशारा दिला आहे, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली आहे वा करणार आहे ?

श्री. विष्णु सवरा : (१) सदर ठिकाणी ५ आदिवासी कुटुंबे तात्पुरत्या स्वरूपात रोजगारासाठी स्थलांतरीत झाल्याचे आढळून आलेले आहे.

(२) अशा प्रकारचे निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही, परंतु आदिवासी कुटुंबांचे स्थलांतर होऊ नये म्हणून न्युक्लिअस बजेट मधून लाभाच्या योजना राबविल्या जातात. त्यामध्ये किराणा दुकानासाठी आर्थिक सहाय्य, विटभट्टी अनुदान, भाजीपाला व्यवसायासाठी अर्थसहाय्य अशा वेगवेगळ्या योजना लाभार्थींच्या इच्छेनुसार राबविल्या जातात. विशेष केंद्रीय सहाय्य पीटीजी या योजने खाली सुध्दा बचत गट व पुरुष बचत गट तथा वैयक्तिक लाभार्थीकरिता पोल्ट्री फार्मसाठी अनुदान, हळद लागवड, मोगरा लागवड, शेततळे, पॉली हाऊस यांसारख्या वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. तसेच आदिवासी बेरोजगार युवक युवतीकरिता कौशल्य विकास योजने अंतर्गत विविध प्रकारे उदा. व्यक्तिमत्व विकास, सुरक्षा रक्षक, फॅशन डिझायनिंग, रेडीमेड गारमेंट इ. चे प्रशिक्षण देवून रोजगार उपलब्ध करून दिले जातात.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

तलासरी येथील सरकारी मुलींच्या वसतिगृहातील मुलींना अन्नातून झालेली विषबाधा

(५८) * ४१४८ प्रा.जोगेन्द्र कवाडे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.हरिसिंग राठोड, श्री.संजय दत्त,

श्री.आनंदराव पाटील, श्रीमती हुस्नबानू खलिफे, डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद :
सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) आदिवासी विकास प्रकल्प डहाणू अंतर्गत असलेल्या तलासरी येथील सरकारी मुलींच्या वसतिगृहातील ३२ मुलींना दिनांक ९ जानेवारी, २०१५ रोजी शुक्रवारी संध्याकाळी अन्नातून विषबाधा झाल्यामुळे ज्यांची प्रकृती गंभीर आहे अशा मुलींना तलासरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार संबंधित दोषींवर पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे व भविष्यात असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून कोणती उपाययोजना करण्यात आली वा येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) मुलींचे शासकीय वसतीगृह, तलासरी, जि.पालघर येथील ३२ नव्हे तर २९ मुलींना दिनांक ९.१.२०१५ रोजी रात्री जेवणानंतर जुलाब, उलटी व पोटदुखीचा त्रास झाल्याने त्यांना औषधोपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, तलासरी येथे दाखल करण्यात आले, ही बाब खरी आहे.

(२) होय, चौकशी करण्यात आली आहे.

मुलींचे शासकीय वसतीगृह, तलासरी, जि.पालघर येथील २९ मुलींना दिनांक ९.१.२०१५ रोजी रात्री जेवणानंतर जुलाब, उलट्या, पोटदुखीचा त्रास झाल्याने ग्रामीण रुग्णालय, तलासरी येथे औषधोपचार करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी २९ मुलींची तपासणी करून त्यापैकी २२ मुलींची प्रकृती ठिक असल्याने त्यांना वसतीगृहात पाठविण्यात आले. उर्वरित ७ मुलींवर उपचार करून दिनांक १०.१.२०१५ रोजी वसतीगृहात पाठविण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, तलासरी यांनी वसतीगृहात मुलींनी घेतलेल्या अन्नाचे नमुने तपासणीसाठी उपसंचालक, आरोग्य सेवा, राज्य आरोग्य प्रयोगशाळा, पुणे येथे पाठविले आहे.

अद्याप अहवाल प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त झाल्यानंतर आवश्यकतेनुसार जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल.

अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नयेत याकरिता आवश्यक ती खबरदारी घेण्याबाबत विभागाच्या सर्व क्षेत्रिय कार्यालयांना शासनपत्र दि. ०४.०३.२०१५ अन्वये सूचना देण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरात बीपीओ उद्योग
 स्थापन करण्यास होत असलेला विलंब**

(५९) * ३०५० श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई

जगताप : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरात बीपीओ उद्योग स्थापन करण्याचा शासनाच्या विचाराधीन असल्याचे माहे जानेवारी, २०१५ वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाच्या विचाराधीन प्रश्नाबाबत निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, अंमलबजावणीचा तपशील काय आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) राज्यात नविन माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-२०१५ आखणीची कार्यवाही सुरु आहे.

(२) व (३) राज्यात नविन माहिती तंत्रज्ञान/माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरण-२०१५ चा प्रारूप मसुदा तयार करण्यात आला असून विविध विभागाचे अभिप्राय मागविले आहेत. ग्रामीण व निमशहरी भागात भागात बिजनेस प्रोसेस आऊट सोसिंग (बीपीओ) उपक्रमांचे प्रवर्तन करण्यासंबंधीची बाब प्रस्तावित धोरणात विचाराधीन आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**जव्हार, मोखाडा व विक्रमगड (जि.पालघर) तालुक्यातील ९० टक्के आदिवासी
 रोजगारासाठी स्थलांतर करित असल्याबाबत**

(६०) * ४०९० श्री.आनंद ठाकर, श्री.हेमंत टकले, श्री.प्रकाश बिनसाळे : सन्माननीय

आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जव्हार, मोखाडा व विक्रमगड (जि.पालघर) तालुक्यातील ९० टक्के आदिवासी रोजगारासाठी स्थलांतर करित आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, शासनाने याची चौकशी वा पाहणी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत तसेच उक्त तालुक्यातील आदिवासींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन कोणती ठोस कार्यवाही वा उपाययोजना करणार आहे वा करण्यात येत आहे,

(४) अद्यापी, कार्यवाही केली नसल्यास, होत असलेल्या दिरंगाईची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) तथापि, प्रकल्प कार्यालय जव्हार प्रकल्पांतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध होवून स्थलांतर न होण्याच्या अनुषंगाने विविध विकास योजना राबविण्यात येत आहेत. कृषी विकासाच्या अनुषंगाने आदिवासी लाभार्थ्यांना वनपट्यांचे वाटप करून त्यांच्या जमिनीचा विकास करण्यासाठी सिंचन विहिरी, शेततळे, शेडनेट, पॉलीहाउस इत्यादी योजना राबविण्यात येतात.

केंद्र, राज्य तसेच जिल्हास्तरीय विविध योजनांच्या माध्यमातून कौशल्य आधारित प्रशिक्षण देवून आदिवासी लाभार्थ्यांना स्थानिक स्तरावर रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येतात.

(४) लागू होत नाही.

**राज्यातील उद्योग सुरू न केलेल्या उद्योजक व कारखानदारांकडून
 भूखंड ताब्यात घेण्याबाबत**

(६१) * ४४३३ श्री.राजेंद्र मुळक, श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील उद्योग क्षेत्रात जास्तीत जास्त उद्योगधंदे यावेत आणि गुंतवणूक वाढावी यासाठी राज्य शासनाने अलिकडेच (डिसेंबर, २०१४ वा त्यासुमारास) निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदरहू निर्णयाचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(३) सरकारकडून नाममात्र दरात भूखंड घेवून त्यावर ठराविक कालावधीत उद्योग सुरू न करणाऱ्या उद्योजक व कारखानदारांकडील जमीन विनाविलंब ताब्यात घेण्याचाही निर्णय घेतला आहे, हेही खरे आहे काय,

(४) असल्यास, उद्योग सुरू न केलेल्या आजमितीस एकूण किती व कोणकोणत्या उद्योजक व कारखानदारांकडून भूखंड जप्त केलेले आहे व अद्यापी किती उद्योजक व कारखानदारांकडून भूखंड ताब्यात घेणे बाकी आहे ?

श्री. सुभाष देसाई : (१) होय, हे खरे आहे.

(२) राज्यात स्थापन होणाऱ्या उद्योगांना सध्या लागणाऱ्या मंजूऱ्यांचे प्रमाण कमी करणे, तसेच त्यासाठी लागणारा सध्याचा कालावधी कमी करणे, प्रचलित कायदे, धोरणे, नियमावली इ. बाबीमध्ये सुधारणा करणे व त्यासाठी विहित कालमर्यादा ठरवून देणे असे या निर्णयाचे स्वरूप आहे.

(३) व (४) महामंडळाच्या औद्योगिक क्षेत्रातील वाटप केलेला भूखंड उद्योजकांनी विहित मुदतीत विक्रीत न केल्यास त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करून भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येते. त्यानुसार महामंडळाने ४२९२ भूखंड धारकांना नोटीस देऊन १०७५ उद्योजकांचे भूखंड परत घेण्यात आले असून उर्वरित भूखंडधारकांकडून भूखंड परत घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

**राज्यातील आश्रमशाळेतील संस्था चालकांच्या अनागोंदी कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या
आत्महत्याचे प्रमाण वाढत असल्याबाबत**

(६२) * ३०२० श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप,
श्री.संजय दत्त : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील आश्रमशाळेतील संस्था चालकांच्या अनागोंदी कारभारामुळे आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही मुलभूत सुविधा मिळत नसून त्यांना आश्रमशाळेत एखाद्या कोंडवाडे सारखे रहावे लागत आहे तसेच आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या आत्महत्याचेही प्रमाण वाढत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास उघडकीस आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधा पुरविण्याबाबत तसेच विद्यार्थ्यांचे होत असलेले मृत्यूंचे प्रमाण रोखण्याबाबत तसेच विद्यार्थ्यांना सुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संस्था चालकांवर कारवाई करण्याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्यापी, कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

सार्वजनिक बांधकाम विभाग नागपूर प्रादेशिक मंडळातील पद अनुशेष भरण्याबाबत

(६३) * २७१२ श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक
उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सार्वजनिक बांधकाम विभाग, नागपूर प्रादेशिक मंडळात वर्ग २ व ३ ची अनेक पदे रिक्त आहेत या पदांच्या भरती बाबतचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे काय,

(२) असल्यास, वर्ग २ व वर्ग ३ ची पद भरती नसल्यामुळे अनेक स्थानी विकास कामांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, एकाच अधिकाऱ्यांवर दुसऱ्या कामाचा अतिरिक्त भार असल्यामुळे कामाचा दर्जा टिकुन राहण्याकरीता अधिकाऱ्यांची फार ओढाताण होत असते, हेही खरे आहे काय,

(४) नसल्यास, रिक्त पदांबाबत शासनाची भुमिका काय ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२), (३) व (४) भरती प्रक्रीया सुरु असून निवड प्रक्रीया अंतिम टप्प्यात आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आदिवासी
आश्रमशाळेचे ६ विद्यार्थी तब्बल १५ दिवसांपासून बेपत्ता असल्याबाबत

(६४) * ३११८ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.प्रकाश गजभिये, श्रीमती शोभाताई फडणवीस : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील लाहेरी येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेचे ६ विद्यार्थी तब्बल १५ दिवसांपासून बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती दिनांक १८ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यादरम्यान उघडकीस आली हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरील विद्यार्थी हे काम करण्यासाठी आंध्रप्रदेशात जात आहेत, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणाची शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीअंती आश्रमशाळेच्या व्यवस्थापनेवर शासनाने कोणती कार्यवाही केली आहे वा करणार आहे,
- (५) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) प्रकल्प कार्यालय, भामरागड अंतर्गत कार्यरत असलेली शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, लाहेरी ता.भामरागड जि.गडचिरोली येथील पाच विद्यार्थीनी दिनांक १.१.२०१५ रोजी बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले होते.

(२) हे खरे नाही.

(३), (४) व (५) सदर प्रकरणी आदिवासी विकास निरीक्षक, भामरागड यांनी चौकशी केली असता सदर विद्यार्थीनी ख्रिश्चन मिशनरीचे नाच पाहण्यासाठी जात असल्याचे काही विद्यार्थीनींना सांगून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत वसतीगृहाबाहेर रात्रभर राहिल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. सदर प्रकरणी सकृत दर्शनी दोषी असलेल्या प्रभारी माध्यमिक मुख्याध्यापक, वसतीगृह अधीक्षक आणि महिला अधीक्षिका यांना निलंबित करण्यात आलेले असून पोलीस विभागामार्फत पुढील तपास सुरू आहे.

राज्याच्या आदिवासी विभागात विविध योजनांमध्ये झालेल्या
कोट्यावधी रुपयांच्या गैर व्यवहाराबाबत

(६५) * २७५२ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्याच्या आदिवासी विभागात विविध योजनांमध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या अपहार प्रकरणाच्या चौकशीबाबत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका क्र.१५३/२०१२ प्रलंबित असून न्यायालयाने शासनास दिलेल्या आदेशान्वये सेवानिवृत्त न्यायमूर्ती मार्फत पाच सदस्यीन चौकशी समिती गठीत केली, हे खरे आहे काय,

- (२) या प्रकरणी चौकशी समितीने वेळ मागितल्यानुसार वेळ वाढवून देण्याबाबत राज्याचे मा.राज्यपाल यांनी आदिवासी विभागाला आदेश दिला असून त्यानुसार दिनांक १५ एप्रिल, २०१५ पर्यंत मुदतवाढ देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, दिलेल्या मुदतीत चौकशी पूर्ण होणार आहे काय ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय.

(२) मा.राज्यपाल महोदयांनी आदेश दिलेले नाहीत.

तथापि, चौकशी समितीने वेळ वाढवून मागितल्यानुसार शासन निर्णय क्र. जहिया २०१२/प्र.क्र.८० (भाग-७)/ का-१६, दिनांक २० नोव्हेंबर, २०१४ अन्वये चौकशी समितीस दिनांक १५.१०.२०१४ पासून पुढील ६ महनेकरीता मुदत वाढ देण्यात आलेली आहे.

(३) सद्यस्थितीत सेवानिवृत्त न्यायाधीश श्री.एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीचे काम सुरु आहे. सदर समिती ही मा.उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार चौकशी करत आहे. तसचे सदर चौकशी ही सन २००४-०५ ते सन २००८-०९ या पाच वर्षांच्या कालावधीमधील या विभागातील विविध योजनांमध्ये झालेल्या कथित गैरव्यवहारासंबंधी आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण करण्यास काही अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निश्चीत कालावधी नमूद करता येणार नाही.

एसटी महामंडळ तोट्यात असल्यामुळे एसटीला टोलमुक्त करण्याबाबत

(६६) * ३०७२ अॅड.अनिल परब : तारांकित प्रश्न क्रमांक २१५७ ला दिनांक १८ डिसेंबर, २०१४ रोजी दिलेल्या उत्तरासंदर्भात : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) एसटी महामंडळ तोट्यात असल्यामुळे तसेच महामंडळाला टोलपोटी सुमारे ९८८ कोटी रुपये मोजावे लागत असल्यामुळे एसटीला टोलमुक्त करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तत्कालिन आघाडी सरकारने एसटीच्या टोलमुक्तीच्या अनेकदा घोषणा करूनही सदर घोषणा प्रत्यक्षात न उतरता त्या कागदावरच राहिल्या आहेत हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उक्त विचाराधीन प्रस्तावावर केव्हापर्यंत निर्णय घेण्यात येणार आहे,
- (४) असल्यास, त्याची सर्वसाधारण स्वरूप काय असेल ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) नाही.

सार्वजनिक खाजगी सहभाग धोरण दिनांक ३१ जुलै २०१४ नुसार महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (एसटी) प्रवासी बसेसना उपभोक्ता शुल्कातून जुलै २०१४ नंतरच्या प्रकल्पांकरिता सुट देण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**गोंडपिंपरी, चिमूर व मूल या तालुक्यातील (जि.चंद्रपूर) सिंचन प्रकल्प
व उद्योगासाठी भू-संपादीत करण्यात आल्याबाबत**

(६७) * ३८९६ श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर,

श्री.अनिल भोसले : सन्माननीय उद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) गोंडपिंपरी, चिमूर व मूल या तालुक्यातील (जि.चंद्रपूर) सिंचन प्रकल्प व उद्योगासाठी भू-संपादीत करण्यात आल्या आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उपविभागीय कार्यालयाच्या दिसाळ नियोजनामुळे जिल्ह्यातील साडेतीन हजार प्रकल्पग्रस्तांचे २७ कोटी रुपयांचे वाटप अद्याप प्रकल्प शेतकऱ्यांना देण्यात आले नाही, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना निधी देण्याबाबत शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. सुभाष देसाई : (१) गोंडपिंपरी, चिमूर व मूल या तालुक्यात (जि.चंद्रपूर) औद्योगिक क्षेत्र स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तसेच सिंचन प्रकल्पासाठी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत भू-संपादन केले आहे.

(२) व (३) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत सदर औद्योगिक क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या भू-संपादनाची रक्कम संबंधित उपविभागीय अधिकारी यांच्याकडून शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली असून, जमिनीचा ताबा महामंडळाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे.

सिंचन प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला भू-संपादन अधिकारी यांच्यामार्फत वाटप करण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-साटवली रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याबाबत

(६८) * ३५९८ श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.खवाजा बेग,

श्री.प्रकाश गजभिये, श्री.किरण पावसकर, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा-साटवली रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनामार्फत पाहणी केली आहे काय,
- (३) असल्यास, पाहणीचे निष्कर्ष काय आहेत व तदनुसार सदर रस्त्याची दुरुस्ती तातडीने करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही, सदर रस्त्याचे काम फेब्रुवारी, २०१५ मध्ये भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले असून प्रश्नाधिन रस्ता वाहतुकीस सुस्थितीत आहे.

(२), (३), व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील सुमारे २ लाखापेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेच्या
 लाभापासून वंचित असल्याबाबत**

(६९) * ४५५१ श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्ती योजनेच्या लाभापासून राज्यातील सुमारे २ लाखांहून अधिक विद्यार्थी मागील ३ वर्षांपासून वंचित राहिलेले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देय असलेली शिष्यवृत्तीची रक्कम अदा न होण्याची सर्व साधारण कारणे काय आहेत,
- (३) असल्यास, राज्यात २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून ई-स्कॉलरशीप योजनेतर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज भरलेले आहे त्यांनाही अद्यापी शिष्यवृत्तीची रक्कम अदा न झाल्यामुळे सुमारे २ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना यांचा फटका बसला असून त्यांच्यावर शासनाच्या नाकर्ते भूमिकेमुळे शैक्षणिक गंडातराची समस्या निर्माण झालेली आहे, हेही खरे आहे काय,
- (४) असल्यास, मागासवर्गीयांच्या शैक्षणिक विकासासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शिष्यवृत्तीचा लाभ विनाविलंब सर्व देय विद्यार्थ्यांना मिळण्याच्या दृष्टीने शासनाने ठोस कारवाई केली आहे वा करण्यात येणार आहे ?

श्री. राजकुमार बडोले : (१) अंशतः हे खरे आहे.

- (२) व (३) अनुसूचित जाती, विजाभज, विमाप्र व इमाव प्रवर्गासाठी असलेली शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्यात आलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडलेली नाहीत. ज्या अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती देय नाही त्यांचे अर्ज व ज्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज महाविद्यालयांनी समाजकल्याण कार्यालयास विहित वेळेत सादर केले नाहीत. अशा विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित राहिली आहेत. त्याच बरोबर या योजनेसाठी पुरेशी अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध नसल्याने शिष्यवृत्तीची काही प्रकरणे प्रलंबित आहेत.
- (४) ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत त्या महाविद्यालयांना अर्ज त्वरित सादर करणेबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती सन २०१४-१५ मध्ये मंजूर असलेल्या निधीतून प्राधान्याने अदा करण्याबाबतच्या सूचना दिनांक १ ऑगस्ट २०१४ च्या शासन पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत.

शिर्शी पूल (जि.परभणी) येथील बांधकामात झालेल्या भ्रष्टाचाराबाबत

(७०) * २७९१ श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.सतिश चव्हाण, श्री.अमरसिंह पंडित, श्री.विक्रम काळे, श्री.रामराव वडकुते : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीवरील शिर्शी पूल बांधण्यासाठी लागणारा निधी मिळण्यासाठी राज्य शासनाच्या बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांची बनावट दस्तऐवज केंद्र शासनाकडे सादर करून फसवेगिरी केल्याचा प्रकार कॅंगने सन २०१४-१५ दरम्यान उघडकीस आणला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बनावट दस्तऐवज बनवून निधी लाटण्याचा गैर प्रकार करणाऱ्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या कारभारांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, केंद्र शासनाची फसवणूक करणाऱ्या संबंधित दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे,
- (४) नसल्यास, त्यांना पाठीशी घालण्याचे धोरण वरिष्ठ स्तरावरून राबविण्यात येत आहे काय?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) भारताचे नियंत्रक व महालेखापरिक्षक यांच्या वर्ष २०१४ च्या अहवालात सदरच्या कामाविषयी परिच्छेद/आक्षेप प्राप्त आहे.

(२), (३) व (४) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, औरंगाबाद यांचेकडून स्पष्टीकरणात्मक जापने मागविण्यात आली आहेत. प्राप्त स्पष्टीकरणानुसार पुढील कार्यवाही करण्याचे नियोजन आहे.

नांदेड जिल्ह्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघाताबाबत

(७१) * ४४०१ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभाग नायगांव यांच्या कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गडगा - कौठा या रस्ता दुरुस्तीच्या प्रतिकेत असून या रस्त्यावरील ५ बीट कामाच्या अंतरासाठी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर असून खड्डे बुजविण्याचे काम एका गुत्तेदारा मार्फत करण्यात आले असून अद्यापही या रस्त्यात खड्डे कायम असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू रस्त्यावरील खड्डे कायम असून याच रस्त्यावरील गडगा, केंदारवडगांव, चौकीनजीक असलेल्या पुलांना संरक्षक कठडे नसल्याने काही वेळेस अपघात होत असतात हे पाहता शासन त्वरीत आवश्यक कार्यवाही करणार वा करत आहे काय,
- (३) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

रस्त्याची प्रश्नाधीन लांबी सद्यःस्थितीत वाहतुकीकरिता सुस्थितीत आहे.

(२) व (३) पुलाच्या पाईप रेलिंगच्या दुरुस्तीचे काम निधी, निकष व प्राधान्यक्रमानुसार हाती घेण्याचे नियोजन आहे.

औरंगाबाद शहरातील उड्डाणपूलाचे बांधकाम करताना उड्डाणपूलाच्या शेजारी सात मीटरचा रस्ता व अडीच मीटरचा फुटपाथ तयार न करण्यात आल्याबाबत

(७२) * ४५०८ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद शहरातील टाऊन हॉल, रेल्वेस्टेशन व संग्रामनगर येथे कंत्राटदाराने बांधलेल्या उड्डाणपूला शेजारी सात मीटरचा रस्ता व अडीच मीटरची फुटपाथ तयार करण्यात आली नसल्याचे माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उड्डाणपूलाचे बांधकाम करताना उड्डाणपूलाच्या शेजारी सात मीटरचा रस्ता व अडीच मीटरची फुटपाथ तयार न करणा-या कंत्राटदारावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथ शिंदे : (१) अंशतः खरे आहे.

(२) मंजूर निविदेनुसार कंत्राटदाराने काम पूर्ण केले आहे.

सदर रेल्वे उड्डाणपूलासाठी औरंगाबाद महानगरपालिकेने पुल बांधण्यासाठी (डी.पी.रस्ता) फक्त २४ मीटर जागा हस्तांतरीत केली आहे. त्यात १२ मीटरचा पुल व ६ मीटर रंदीचे रस्ते दोन्ही बाजुस (Slip Roads) पूर्ण करण्यात आले आहेत. ६ मीटरच्या रस्त्यात दिड मीटरचे फुटपाथ दोन्ही बाजुस करण्यात आले आहेत. त्यामुळे कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

औरंगाबाद येथील संत तुकाराम शासकीय वसतिगृहातील मुलांना नियमाप्रमाणे सुविधा मिळत नसल्याबाबत

(७३) * ३९३१ श्री.सतिश चव्हाण, श्री.संदिप बाजोरिया, श्री.हेमंत टकले, डॉ.सुधीर तांबे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.अनिल भोसले, श्री.धनंजय मुंडे, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद येथील संत तुकाराम शासकीय वसतिगृहातील मुलांना नियमाप्रमाणे सुविधा मिळत नसल्याने उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे हे खरे आहे काय,

(२) असल्यास, वसतिगृहातील मुले उपोषणाला बसल्यास त्यांना वसतिगृहातून काढून टाकण्यात येईल अशी नोटीस दिनांक ३ जानेवारी, २०१५ रोजी वसतिगृह प्रशासनाकडून लावण्यात आली, हे ही खरे आहे काय,

- (३) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
 (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर वसतिगृहास सोयीसुविधा देणेबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,
 (५) अद्याप, कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय. हे खरे आहे.

औरंगाबाद येथील संत तुकाराम शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी नियमाप्रमाणे सुविधा मिळत नसल्याची तक्रार करून सहायक आयुक्त, समाजकल्याण, औरंगाबाद यांचे कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा दिलेला होता.

(२) हे खरे नाही.

वसतिगृह अधिकाऱ्याने दि. ३/०१/२०१५ रोजी सूचना पत्रकाद्वारे वसतिगृहातील शांततेचा भंग होईल किंवा वसतिगृहातील वातावरण दूषित होईल अशी कोणतीही कृती न करण्याबाबत विद्यार्थ्यांना सूचना केलेली होती.

(३), (४) व (५) सदरील सूचनापत्रक हे शासकीय वसतिगृहाच्या नियमावली नुसारच लावण्यात आलेले असल्याने प्रस्तुत प्रकरणी कार्यवाही करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

राज्य शासनाने जिल्हा पातळीवर जात पडताळणी समित्या स्थापन करण्याबाबत

(७४) * ३७०२ अॅड.जयदेव गायकवाड, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अनिल भोसले, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.धनंजय मुंडे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.किरण पावसकर, श्री.सतिश चव्हाण, श्री.प्रकाश गजभिये, श्री.खवाजा बेग, श्री.सुनिल तटकरे, श्री.जर्नादन चांदूरकर, श्री.संजय दत्त, श्री.रामहरी रुपनवर, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सरकारी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसह जातीच्या दाखल्याची पडताळणी करण्याची गरज असलेल्या सर्वच संबंधितांना लवकर न्याय मिळावा आणि बनावट जातीच्या दाखल्यांच्या आधारे नोकरी अथवा शैक्षणिक प्रवेश घेणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासंबंधीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत जिल्हा स्तरावर समित्या नेमण्याचे निर्देश मा.उच्च न्यायालयाने माहे जानेवारी, २०१५ च्या तिसऱ्या सप्ताहात दिले आहेत हे खरे आहे काय,
 (२) असल्यास, यानुसार शासनाने किती जिल्ह्यात समित्या स्थापन केल्या आहेत,
 (३) उर्वरित जिल्ह्यात समित्या केव्हा स्थापन करण्यात येतील,
 (४) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) मा. उच्च न्यायालयात तज्ञ समिती नियुक्त करणेबाबत, सध्या अस्तित्वात असलेल्या जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे बळकटीकरण करणे, समित्यांच्या संख्या निश्चित करणे, सदर समित्यांसाठी आवश्यक सोयी सुविधा, साधनसामग्री इ. देणेबाबत दि. ४/२/२०१५ रोजी निर्देश दिलेले आहेत, हे खरे आहे.

(२) व (३) सद्यःस्थितीमध्ये राज्यात १५ विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या कार्यरत आहेत, या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या कामाचा व्याप विचारात घेऊन समित्यांचे कामकाज प्रभावीपणे व्हावे, याकरिता दि. २/३/२०१५ च्या शासन निर्णयान्वये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र समिती कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

नवी मुंबई कामोठे येथील टोल रद्द करण्याबाबत

(७५) * ४७३२ श्री.हेमंत टकले, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.नरेंद्र पाटील, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.खवाजा बेग, श्री.विक्रम काळे, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.आनंद ठाकूर, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नवी मुंबई कामोठे येथील टोल रद्द करण्याबाबत एका राजकीय पक्षामार्फत दिनांक ८ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यादरम्यान मोर्चाचे आयोजन केले होते हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, तेथील टोलनाका रद्द करण्यात आला आहे काय,
- (३) अद्याप टोलनाका रद्द केला नसल्यास, टोलनाका केव्हा बंद करण्यात येईल ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, हे खरे आहे.

(२) नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

खाजगी अनुदानित वसतीगृहासाठी तसेच अभ्यासिकेसाठी इमारत भाडे अनुदान मंजूर होणेबाबत

(७६) * ५३१२ डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित वसतीगृहांसाठी शासनाने बंदी केलेले इमारत भाडे अनुदान पुर्ववत सुरु करून नवीन इमारत बांधकामासाठी अनुदान मिळावे, अशी मागणी खाजगी आदिवासी संस्था चालक संघटनांकडून सातत्याने करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शासनाने शासकीय वसतीगृहाप्रमाणेच खाजगी अनुदानित वसतीगृहातील विद्यार्थ्यांसाठीही स्वतंत्र अभ्यासिका असावी, असे सक्तीचे केलेले असल्याने या अभ्यासिकांच्या इमारत निर्माणासाठीही विशेष अनुदान मंजूर करण्यात यावे, अशीही मागणी करण्यात येत आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, प्रश्नोक्त बाब '१' व '२' मधील बाबींसाठी अनुदान मंजूर करणेबाबत शासनाचे धोरण काय आहे व केव्हापर्यंत मंजूर करण्यात येईल

श्री. राजकुमार बडोले : (१) व (२) सदरहू संघटनेच्या मागणीचे निवेदन शासन / आयुक्तालय स्तरावर आढळून येत नाही. तथापि, खाजगी अनुदानित वसतिगृहांसाठी तयार करण्यात आलेल्या शासन नियमावली नुसार संस्थेने वसतिगृहाच्या इमारत भाड्यापोटी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रमाणित केलेंडर भाडेच्या ७५ टक्के रक्कम संस्थेस इमारत भाडे अनुदान म्हणून देण्यात येते.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सहकारी पतसंस्थेविरुद्ध कारवाई करण्याबाबत

(७७) * २६५९ श्री.धनंजय मुंडे, श्री.सुनिल तटकरे, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश

चव्हाण : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट सह. पतसंस्थेचा मल्टीस्टेटचा दर्जा रद्द करून कलम १०८ अन्वये कार्यवाही करण्याचा प्रस्ताव दिनांक १७ डिसेंबर, २०१४ रोजी सहकार आयुक्त, पुणे यांनी केंद्र शासनाकडे सादर केला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील लाखो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी उक्त संस्थेने परत न केल्याबाबत ठेवीदारांनी सहकार विभागाकडे तक्रारी दिलेल्या आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध तसेच गोरगरीब ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी शासन कोणती कार्यवाही व उपाययोजना करित आहे वा करणार आहे,
- (४) उक्त प्रकरणी दोषी संस्थेविरुद्ध कारवाई आणि ठेवी परत मिळवून देण्यासाठी झालेल्या विलंबाची कारणे कोणती ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) व (३) होय, सदरची संस्था बहुराज्यीय सहकारी संस्था असून अधिनियम २००२ अन्वये नोंदणीकृत संस्था असून, संस्थेचे निबंधक केंद्रिय निबंधक, नवी दिल्ली हे असल्याने ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्यासंदर्भात सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे प्राप्त झालेल्या तक्रारी पुढील कार्यवाहीसाठी केंद्रिय निबंधक, सहकारी संस्था, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत,

केंद्रिय निबंधक, नवी दिल्ली यांनी त्यांच्या दि. २९.५.२०१३ च्या अदेशान्वये बहुराज्यीय सहकारी संस्था अधिनियम २००२ मधील कलम १०८ अन्वये सदर संस्थेच्या घोले रोड पुणे या शाखेची चौकशी करण्याचे आदेश सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, म. रा.पुणे यांना दिले आहेत. त्यानुसार चौकशीसाठी सहनिबंधक सहकारी संस्था (लेखापरिक्षण) राज्यस्तरीय लेखासमिती यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार चौकशी पूर्ण करून चौकशी अहवाल केंद्रिय निबंधक, नवी दिल्ली यांना दि. ३०.०४.२०१४ च्या पत्रान्वये पाठविण्यात आला आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांकडून
दुरुस्तीच्या कामात झालेला गैरव्यवहार**

(७८) * ३५४६ अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक

उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुंबई येथील स्थापत्य (सिव्हील) विभागात कफ परेड येथील एमटीएनएल कुपरेज इमारतीतील ५० लाख रकमेची कामे, इंस्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये २१ लाख ७० हजार रुपयांची कामे तसेच मुंबई शहरातील सरकारी इमारतीतील कार्यालये,

रुग्णालयातील वातानुकूलित यंत्रणा बसविणे व अन्य कामे ही तुकडी पध्दतीने करून मर्जीतील ठेकेदारांना संबंधित कार्यकारी अभियंता यांनी देवून आर्थिक गैरव्यवहार केले असल्याचे दिनांक १५ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच वाडीबंदर पोलिस वसाहतीतील कामाच्या निविदा प्रक्रियेनुसार कमी दराची निविदा प्राप्त झालेल्या निविदाकाराचे निविदा मंजूर न करता फेरनिविदा काढण्यात आल्या असतानाही संबंधित निवेदाकाराची अनामत रक्कम दीड वर्षे ठेवूनसुध्दा अद्याप परत करण्यात आली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्याप्रकरणी मा.सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय यांच्याकडे तक्रारी करूनही त्याबाबत जानेवारी, २०१५ च्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचेही त्याच सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(४) सदरहू तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली आहे काय, असल्यास त्यामध्ये काय आढळून आले आहे व त्यानुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली अथवा येत आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.

(२) हे खरे नाही.

(३) व (४) तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करण्यात आली आहे. चौकशी अहवाल शासनास प्राप्त झाला आहे. चौकशी अहवालाच्या छाननीअंती पुढील कार्यवाही करण्यात येईल.

**विदर्भातील कापूस उत्पादक यवतमाळ तसेच बुलढाणा जिल्ह्यातील
खामगांव येथे टेक्सटाईल पार्क उभारण्याबाबत**

(७९) * ४०६२ श्री.पांडुरंग फुंडकर, श्री.ख्वाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.अनिल भोसले : तारांकित प्रश्न क्रमांक ४८८३ ला दिनांक ५ जून, २०१४ रोजी दिलेल्या उत्तरासंदर्भात: सन्माननीय वस्त्रोद्योग मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात १५ टेक्सटाईल पार्क उभारण्यास केंद्र शासनाने मंजूरी दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या पंधरामधील विदर्भातून अमरावतीला सुध्दा टेक्सटाईल पार्क मंजूर झाले होते, हे खरे आहे काय,

(३) यवतमाळ येथे टेक्सटाईल पार्क उभारण्याची घोषणा माहे सप्टेंबर, २०१४ च्या पहिल्या सप्ताहात करूनही अद्याप टेक्सटाईलची उभारणी केली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबविण्याकरीता शेतकऱ्यांना रोजगार व कापूसाचा मोबदला देण्याच्या दृष्टीकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव या सर्वात जास्त कापूसाची खरेदी-विक्री करणाऱ्या शहरात तसेच यवतमाळसह विदर्भात कापूसाचे उत्पादन जास्त प्रमाणात असल्याने यवतमाळ येथे टेक्सटाईल पार्क उभारणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यांत येत आहे,

(५) असल्यास, स्किम फॉर इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क या केंद्र शासनाच्या स्किम मधून खामगांव येथे टेक्सटाईल पार्क उभारण्याबाबत शासन, केंद्र शासनाकडे मागणी करणार आहे काय ?

(६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे आहे.

केंद्र शासनाच्या एकात्मिक वस्त्रोद्योग संकुल उभारणी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून राज्यात एकूण १५ टेक्सटाईल पार्क मंजूर करण्यात आले होते. परंतु केंद्र शासनाने त्यापैकी फक्त १२ टेक्सटाईल पार्कला मान्यता दिली असून ३ टेक्सटाईल पार्क रद्द करण्यात आलेले आहे.

(२) हे खरे आहे.

अमरावती येथे बिल्डा टेक्सटाईल पार्क केंद्र शासनाद्वारे मंजूर करण्यात आले होते. मात्र नंतर सदर टेक्सटाईल पार्क केंद्र शासनाद्वारे रद्द करण्यात आले आहे.

(३), (४) व (५) हे खरे नाही.

टेक्सटाईल पार्क उभारण्याची कार्यवाही शासनाकडून केली जात नसून त्या करीता इच्छुकांनी एस.पी.व्ही. तयार करून सदरचा प्रस्ताव केंद्र शासनाकडून मंजूर करून घेणे आवश्यक आहे.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

वर्धा जिल्हा को-ऑप.बँक, वर्धा येथील ग्राहक ठेवीदारांची रक्कम परत देण्याबाबत

(८०) * २६७८ श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार : सन्माननीय सहकार मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वर्धा जिल्हा को.ऑप.बँकेत ग्राहकांनी ठेवलेल्या ठेवी ठेवीदारांना मागणीनुसार मागील २ वर्षांपासून परत देण्यात येत नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी नागपूर विभागाच्या जनप्रतिनिधींनी शासनास दिनांक २२ डिसेंबर, २०१४ रोजी पत्र देऊन ठेवीदारांच्या ठेवलेल्या ठेवीची रक्कम त्यांना आवश्यक कामासाठी त्वरीत परत देण्याची मागणी केली आहे, हे खरे आहे काय,

(३) तसेच बँक ठेवीदारांना त्यांच्या रकमा परत करण्यास नकार देण्याची कारणे काय आहेत,

(४) या प्रकरणी शासनाने दखल घेऊन कोणती कार्यवाही केली,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय, हे खरे आहे.

(२) होय, विधानपरिषद सदस्य यांनी शासनास दि. २२.१२.२०१४ रोजी दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने विभागिय सहनिबंधक सहकारी संस्था, नागपूर यांच्या दि. १५.०१.२०१५ च्या पत्रान्वये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., वर्धा यांना तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्याबाबत कळविलेले आहे.

- (३) बँकेस रिझर्व्ह बँकेद्वारे दि.०९.०९.२०१२ रोजी बँकिंग नियमन अधिनियम कलम ३५ (ए) चे निर्बंध लागू झाल्यापासून ४२,५२० ठेवीदारांना सुमारे रु.१९५९६.०७ लाख (रु.१९५.९६ कोटी) च्या ठेवी कर्जदारांची कर्जे व ठेवीदारांच्या ठेवीच्या समायोजनाद्वारे तसेच स्वनिधीतून परत करण्यात आल्या आहेत. दि.०९.०९.२०१४ रोजी बँकिंग नियमन अधिनियम २२ (३) चे निर्बंध लागू केल्यामुळे बँकिंग व्यवहार ठप्प झालेले आहेत. त्यामुळे बँक ठेवीदारांना ठेवी परत करू शकत नाही.
- (४) वर्धा, नागपूर व बुलढाणा या तीन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी केंद्र शासनाच्या दि.१७.११.२०१४ च्या पत्रानुसार, केंद्र शासन, राज्य शासन व नाबार्ड यांच्या मार्फत अर्थसहाय्य करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.
- (५) प्रश्न उद्भवत नाही.

**कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळेत शिकणाऱ्या
विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याबाबत**

(८१) * २८४९ डॉ.नीलम गोन्हे, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.अमरसिंह पंडित, श्री.हेमंत टकले, श्री.धनंजय मुंडे, श्री.नरेंद्र पाटील, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.सतिश चव्हाण, श्री.खवाजा बेग, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळेत शिकणारा विद्यार्थी सुरज श्यामराव पवार यांनी सतत होणाऱ्या चोरीच्या आरोपाला कंटाळून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या सुमारास घडली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, मृत सुरजच्या नातेवाईकांनी आणि दलित समाजातील नागरिकांनी आंदोलन करून संस्थाचालकांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, हे खरे आहे काय,
- (३) असल्यास, यासंदर्भात शासनाने सखोल चौकशी केली आहे काय, त्यात काय आढळून आले,
- (४) तदनुसार दोषी व्यक्तींवर कोणती कारवाई करण्यात आली आहे वा येत आहे,
- (५) नसल्यास, त्याची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१) होय.

(२) होय.

(३) व (४) पोलीस विभागाकडून चौकशी / तपास चालू आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील बाजार समितीतील आडत रद्द करण्याचा निर्णयाबाबत शासनाने धोरण

(८२) * ३०५२ श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.शरद रणपिसे, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.अब्दुल्लाखान दुर्राणी, श्री.नरेंद्र पाटील, श्री.दिपकराव साळुंखे-पाटील, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.धनंजय मुंडे, श्री.सतिश चव्हाण, अॅड.निरंजन डावखरे, श्री.रामराजे नाईक-निंबाळकर, अॅड.अनिल परब, श्री.जयवंतराव जाधव, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.विक्रम काळे : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील बाजार समितीमध्ये खरेदीदाराकडून आडत घेणाऱ्या पणन संचालकाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात येवून सर्वमान्य तोडगा १५ दिवसांत काढण्याचे मा.पणन मंत्री यांनी नागपूर अधिवेशनात आश्वासन देण्यात येवूनही अद्यापी कोणताच निर्णय घेण्यात आला नसल्याचे माहे जानेवारी २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) राज्यातील विविध बाजार समित्यामधील आडतीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी खरेदी विक्री व्यवहारातील घटकांच्या प्रतिनिधीची बैठक दि. १५/०१/२०१५ रोजी त्यासुमारास मुंबईतील साखर भवन येथे आयोजित केली होती हे, खरे आहे काय,
- (३) असल्यास, शेतकऱ्यांना आडत व दलाली असे अवाजवी रक्कम भरावी लागत असल्याने शेतकऱ्यांचा माल विकून देण्यासाठी बाजार समितीत वेगळी यंत्रणा उभी करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे काय,
- (४) असल्यास, मा.पणन मंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तसेच राज्यातील शेतमालाच्या खरेदी विक्री व्यवहारात सुसूत्रता निर्माण करून शेतकरी व्यापारी, आडते, मापाडी इत्यादी सर्व घटकांना न्याय देण्यासाठी समन्वयाने मार्ग काढण्यासाठी आडते, शेतकरी आणि शासनाच्या प्रतिनिधीची समिती गठीत करण्याचा निर्णय सदर समितीत घेण्यात आला आहे, हेही खरे आहे काय,
- (५) असल्यास, सदरहू समिती गठीत करण्यात आली आहे काय, असल्यास, उक्त समितीचा अहवाल किती कालावधीत मिळण्याचे अपेक्षित आहे,
- (६) अद्यापही यासंदर्भात समिती गठीत केली नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत, तसेच बाजारसमितीतील आडत रद्द करण्यासाठी शासनाने धोरण काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) नाही.

(२) होय.

(३) व (४) विषयांकीत प्रकरणी सर्व संबंधितांची दि. १५.१.२०१५ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत सर्व संबंधित घटकांच्या प्रतिनिधींची समिती गठीत करण्याचा व या समितीच्या शिफारशीनुसार पुढील कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.

(५) व (६) समिती गठीत करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. तथापि, पणन संचालक, पुणे यांनी सदर समितीची कार्यक्षमता वाढविण्याची विनंती केल्यामुळे त्यावर विचार करून लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल. समितीच्या शिफारशीनुसार आडत बाबतचे धोरण निश्चित करण्यात येईल.

जगतपूर येथील विहीरीच्या बांधकामाबाबत

(८३) * ४४४८ श्री.राजेंद्र मुळक, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) जगतपूर (ता.चांदगांव, खंडेश्वर, जि.अमरावती) येथील विहीरीच्या बांधकामासंदर्भातील तक्रारीमध्ये चौकशी अंती सत्यता आढळूनही याबाबत अद्यापी कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्यामुळे मा.स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी यांना दिनांक ३१ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास लेखी निवेदन देण्यात आलेले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनावर शासनाने कोणती तातडीची कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) हे खरे आहे,

(२) याबाबत प्रकल्प स्तरावर चौकशी झालेली असून अहवालामध्ये विसंगती आढळून येत असल्याने या प्रकरणी आयुक्त, आदिवासी विकास यांना सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत,

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाला निधीची कमतरता
 असल्याने त्याबाबत करावयाची कार्यवाही**

(८४) * ४४५४ श्रीमती हुस्नबानू खलिफे, श्री.आनंदराव पाटील, श्री.रामहरी रुपनवर : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाला निधीची कमतरता असल्याने येथील शासकीय इमारतीची कामे बंद करण्यात आली असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने निधीची पूर्तता करण्याबाबत काय कार्यवाही केली आहे वा करणार आहे,

(३) अद्याप, याबाबत कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास त्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) प्रश्नाधीन जिल्ह्यातील काही प्रशासकीय इमारतीची कामे निधीची कमतरता असल्याने मंदगतीने सुरु आहेत. तथापि, कामे बंद करण्यात आली हे खरे नाही.

(२) प्रश्नाधीन प्रकरणी संबंधित विभागांकडे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत निधीची मागणी करण्यात आली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

ज्येष्ठ व वृद्ध नागरिकांसाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत

(८५) * २७५८ श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले : सन्माननीय विशेष सहाय्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्य शासनाने राज्यात किती शासकीय वृद्धाश्रम सुरु केलेले आहेत,
- (२) नसल्यास, खाजगी वृद्धाश्रम चालविणाऱ्या संस्थांना शासन अनुदान देते काय व किती,
- (३) अनुदानित वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी निवास, भोजन, औषधी ह्यासाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे काय,
- (४) नसल्यास, भरमसाठ शुल्क घेणाऱ्या वृद्धाश्रमांवर शासन कारवाई करणार आहे काय,
- (५) शासन गोरगरिब ज्येष्ठ व वृद्ध नागरिकांसाठी विनाशुल्क वृद्धाश्रम स्थापन करणार आहे काय,
- (६) मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच एका वृद्धेचा हलाखीच्या परिस्थितीत मृत्यू झाल्याने या प्रकरणी दखल घेऊन शासनाने वृद्ध लोकांसाठी कोणत्या उपाययोजना केल्या, याची विचारणा केली, हे खरे आहे काय,
- (७) असल्यास, शासन याची दखल घेणार आहे काय ?

श्री. राजकुमार बडोले : (१) शासनाने एकही शासकीय वृद्धाश्रम सुरु केले नाही.

- (२) होय, शासन निर्णय २०.२.१९६३ अन्वये फर्निचर साधन सामुग्री इत्यादी साठी ५० टक्के अनुदान व इमारत बांधकाम दर अश्रीतामागे ७५० याप्रमाणे एकदाच अनुदान देण्यात येते.
- (३) होय, अनुदानित वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी निवास, भोजन, औषधी यासाठी शासन निर्णय दिनांक २९.१२.२०११ अन्वये दरमहा दरडोई रु.९०० असा परिरक्षण (परिपोषण) दर दि.१.१.२०१२ पासून लागू केला आहे.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.
- (५) अनुदानित वृद्धाश्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी विनाशुल्क प्रवेश दिला जातो.
- (६) व (७) होय.

राज्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये वृद्धाश्रम स्थापन करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत आयुक्त, समाजकल्याण पुणे तसेच महसूल व वन विभाग यांचेकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

आकोट (जि.अकोला) कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे केलेल्या विकास कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याबाबत

(८६) * ३०७५ अॅड.अनिल परब : सन्माननीय पणन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आकोट (जि.अकोला) कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे केलेल्या विकास कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला असून केलेली कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याचे एका त्रयस्थ संस्थेने केलेल्या पाहणीत माहे डिसेंबर, २०१४ च्या पहिल्या आठवड्यात वा त्यासुमारास निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या प्रकरणाची चौकशी केली आहे काय, असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्यानुषंगाने संबंधीत दोषींवर कोणती कारवाई केली आहे,

(३) अद्यापही या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली नसल्यास, होणाऱ्या विलंबाची कारणे काय आहेत व याबाबतची सद्यस्थिती काय आहे ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) होय.

(२) व (३) सदर प्रकरणी बाजार समिती सचिव यांनी पोलीस अधिक्षक, अकोला यांचेकडे दाखल केलेल्या तक्रारीनुसार अकोट पोलीस स्टेशन येथे दोषी व्यक्तींविरुद्ध भा.द.वि.चे कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ४७७, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणी पोलीस निरीक्षक, अकोट यांचेकडून चौकशी सुरु आहे.

**पुसद येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात
पुरेशा प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणेबाबत**

(८७) * ३९०४ श्री.खवाजा बेग, श्री.आनंद ठाकूर, श्री.अनिल भोसले, श्री.हेमंत टकले :
सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुसद (जि.यवतमाळ) येथे असलेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात केवळ ११ कर्मचारी असून ते सात तालुक्याचा कारभार चालवित आहेत, हे खरे आहे काय,
(२) असल्यास, सदर कार्यालयाचा कारभार सक्षमरित्या चालावा म्हणून सदर कार्यालयात पुरेशा प्रमाणात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणेबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
(३) अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) होय.

- (२) रिक्त पदे पदोन्नतीने व नामनिर्देशनाने भरण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.
(३) प्रश्न उद्भवत नाही.

राज्यातील अपंगांसाठीच्या धोरणनिर्मितीचा प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्यासंदर्भात

(८८) * ४५५२ श्री.जगन्नाथ शिंदे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील अपंगांसाठीच्या धोरणनिर्मितीचा प्रस्ताव मार्गी २ वर्षांपासून प्रलंबित असल्याने व याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही शासनाने धोरण लागू केलेले नाही, हे खरे आहे काय,
(२) कुठलाही आर्थिक बोजा न टाकता हे धोरण लागू होऊ शकत असून या धोरणास शासनाच्या सर्व विभागाची मान्यता असूनही धोरण राबविण्यास विलंब होत असल्याने राज्यातील अपंगांसाठीचे धोरण लागू करण्यात यावे अशा आशयाच्या मागणीचे एक निवेदन दिनांक १४ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यादरम्यान मा.मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र राज्य अपंग धोरणनिर्मिती कृती समितीच्या वतीने सादर केले आहे, हे ही खरे आहे काय,
(३) असल्यास, अपंगांसाठीचे धोरण लागू करण्यास विलंब होण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले : (१), (२) व (३) दि. ३० ऑगस्ट, २०१४ रोजी तत्कालीन मंत्रीमंडळ बैठकीत सादर करण्यात असलेल्या अपंग सक्षमीकरणाच्या धोरणासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही. प्रस्तुत प्रस्ताव पुनः मंत्रीमंडळाच्या मान्यतेसाठी करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कंत्राटदारावर कारवाई करणेबाबत

(८९) * २७९४ श्री.अब्दुल्लाखान दुर्गणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) हिंगोली येथील सामाजिक न्याय भवन, जिल्हा रुग्णालय वाढीव काम तसेच तहसील कार्यालय बांधकाम अपुर्ण ठेवणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा अहवाल देऊनही कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम, हिंगोली यांच्याकडून कंत्राटदारास पाठीशी घातले जात असल्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी सन २०१५ च्या दरम्यान विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे लेखी तक्रार नोंदविली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विहित मुदतीत काम न करता विकास कामात अडथळा आणणाऱ्या कंत्राटदारास तसेच त्यांना पाठशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कारभाराची चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली आहे,

(४) नसल्यास, त्यांना पाठीशी घालण्याचे धोरण वरिष्ठ स्तरावरून राबविण्यात येत आहे काय ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) सदर प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही.

(२) व (३) सदर प्रकरणी निविदा शर्तीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे प्रश्न उद्भवत नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

खवटी (ता.खेड, जि.रत्नागिरी) येथील आदिवासी आदिम कातकरी समाजातील लोकांची राहती घरे उद्ध्वस्त करण्यात आल्याबाबत

(९०) * ४४०२ श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्रीमती हुस्नबानू खलिफे, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खवटी (ता.खेड, जि.रत्नागिरी) येथील आदिवासी आदिम कातकरी समाजातील लोकांची राहती घरे उद्ध्वस्त करून त्यांच्या मालमत्तेचे नुकसान करून बेघर करण्यात आल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त तालुक्यातील खवटी येथे राहणारे केशव लक्ष्मण पवार व रमेश कृष्णा पवार या दोघा आदिवासी आदिम कातकरी समाजातील कुटूंबाची राहती घरे दिनांक ६ जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास पाडण्यात आल्यानंतर जिल्ह्यातील आदिवासी आदिम कातकरी संघटना व बहुजन समाजवादी पार्टी आक्रमक झाली असल्याने या प्रकरणी दोषापितावर शासन चौकशी करून आवश्यक कारवाई करणार आहे वा करित आहे काय,

(३) नसल्यास, यामागील विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. विष्णु सवरा : (१) व (२) मौ.खवटी, ता.खेड जि.रत्नागिरी येथील १९/०१ जूना सर्वे नं. ९/१ मधील कब्जेदार यांनी त्यांच्या सदरील जागेवरील केशव लख्मण पवार व कृष्णा धोंडबा पवार यांचे अतिक्रमिती असणा-या घराबाबत मा. दिवाणी न्यायालयाकडे दावा दाखल करून त्याबाबतचे अतिक्रमण काढण्याबाबतचे आदेश प्राप्त करून घेतले आहेत. त्यांची घरे उध्वस्त करण्यात आलेली नसून मा. न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक ६ जानेवारी, २०१५ रोजी अतिक्रमण काढण्यात आलेले आहे. त्यामुळे दोषीतावर कारवाई करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तथापि सद्यःस्थितीत या ठिकाणी राहणा-या पवार कुटुंबीयांची राहण्याची व्यवस्था नातू जलसिंचन प्रकल्पाच्या ताब्यातील शेडमध्ये करून देण्याचा प्रस्ताव पंचायत समिती खेड यांचेकडून जिल्हा परिषद रत्नागिरीस पाठविण्याचे निर्देशित करण्यात आलेले आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**औरंगाबाद जिल्ह्यातील पिसादेवी रोड ते वेअर हाऊसपर्यंतच्या
रस्त्याचे काम अतिशय खराब असल्याबाबत**

(११) * ४५०९ श्री.सुभाष झांबड, श्री.संजय दत्त : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) औरंगाबाद जिल्ह्यातील पिसादेवी रोड ते वेअर हाऊसपर्यंत १४ लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या रस्त्याचे काम अतिशय खराब झाल्याने वाहतुकीची कोंडी होत असून वाहनचालक व शेतकऱ्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत असल्याचे माहे जानेवारी, २०१५ रोजी वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणा-या ठेकेदारावर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) तसेच सदर खराब झालेल्या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील : (१) हे खरे नाही.
(२), (३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :
मुंबई.

डॉ. अनंत कळसे
प्रधान सचिव,
महाराष्ट्र विधानपरिषद